

कृषिमंत्र्यांनी आपल्या नेत्याचे अपयश उघडे पाडले:राजू शेड्डी यांचा आरोप

नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी कृषी खात्याला ‘ओसाडगावची पाटीलकी’ म्हणत स्वतःच्या खात्याचाच अवमान केला. पण हे त्यांच्या अपयशाचे नाही, तर त्यांच्या नेत्याचे म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपयश असल्याचं स्पष्ट आहे, अशी रोखठोक टीका स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेड्डी यांनी केली आहे. सरकारने शेतकरी, शेती आणि कृषी खात्याची जी हेटाळणी सुरू केली आहे, ती गंभीर असून अशा सरकारला जनता वेळ आल्यावर उत्तर नक्की देईल, असा इशाराही त्यांनी दिला. राजू शेड्डी पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा शेतात आणि घरात सडत आहे, द्राक्षांच्या बागा उडूवस्त झाल्या, फुलं झडून पडली आहेत. अशा वेळी राज्याचे कृषिमंत्री असलेल्या कोकोटे यांनी किती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकली? त्यांच्या जिल्ह्यातच संकट ओसंडून वाहत असताना ते कुठे आहेत? असा सवाल शेड्डींनी उपस्थित केला.

‘राज्यमंत्र्यांचे केवळ नाव, अधिकार कुठे? महायुती सरकारमध्ये अस्वस्थतेचे सावट’

मुंबई: राज्यातील महायुती सरकारला सत्तेवर येऊन अनेक महिने झाले असले तरी, मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अद्यापही त्यांच्या पदाच्या अधिकारांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र चार महिने उलटल्यानंतरही त्यांच्याकडे ना अधिकार, ना फाईल, ना जबाबदारी केवळ ‘राज्यमंत्रां’ ही पदवीच शिष्टक राहिली आहे. त्यामुळे राज्यमंत्री पद हे नावापुरते उरल्याची चर्चा राजकीय वतुळात रंगू लागली आहे. नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी खातेवाटप जाहीर केले. कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे कार्यभार देण्यात आले, परंतु राज्यमंत्र्यांना ‘सहकार्य’ म्हणून जरी नमूद केलं असलं तरी, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतेही प्रशासकीय अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यांचा हस्ताक्षराचा ठसा असलेल्या फाईल्स त्यांच्या टेबलवर पोहोचतच नाहीत. गृह खात्याचे काही अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या राज्यमंत्रीकडे दिले असले तरी, इतर कॅबिनेट मंत्र्यांनी मात्र कोणतेही अधिकार आपल्या राज्यमंत्र्यांना दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्री हे केवळ ‘डेकोरिटिव्ह पोस्ट’ बनून राहिले आहेत. या प्रकारामुळे सत्तेत असलेल्या महायुतीतील राज्यमंत्री नाराज असून अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे.

‘मिठी नदीत गाळ की काळा पैसा?’

व्यंगचित्रातून आदित्य ठाकरेंवर शिवसेनेची तीव्र टोलेबाजी!
मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणाचा धागा पकडून शिवसेनेने थेट व्यंगचित्राच्या माध्यमातून युवानेते आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्यंगचित्रामुळे उबाठा गट आणि बॉलिवूड संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबई महापालिकेच्या मिठी नदी गाळ उपसा कामांमध्ये ६५ कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्यांचे बंधू सॅतिनो मोरिया यांची नावे या चौकशीत सातत्याने पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, या कामांचा कालावधी आदित्य ठाकरेंच्या उबाठा गटाच्या महापालिकेवरील सत्ताकाळातील आहे. शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात मिठी नदी एक तिजोरी दाखवली असून, तिच्यातून एक उंदीर पैसे चोरण्याच्या हालचाली करत आहे. हे पैसे तो ‘मातोश्री-रंनेावाच्या बगेत टाकताना दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उंदराला युवानेते आदित्य ठाकरेंचा चेहरा लावून त्यांच्या कथित सहभागावर थेट बोट ठेवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर त्यांच्या बॉलिवूडशी असलेल्या जवळच्या संबंधांवरही टोला लगावण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरेंच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वतुळात सुरू आहे.

लाडक्या बहिणीची आर्त हाक सरकारच्या कानावर पडेल का?
 शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात मिठी नदी एक तिजोरी दाखवली असून, तिच्यातून एक उंदीर पैसे चोरण्याच्या हालचाली करत आहे. हे पैसे तो ‘मातोश्री-रंनेावाच्या बगेत टाकताना दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उंदराला युवानेते आदित्य ठाकरेंचा चेहरा लावून त्यांच्या कथित सहभागावर थेट बोट ठेवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर त्यांच्या बॉलिवूडशी असलेल्या जवळच्या संबंधांवरही टोला लगावण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरेंच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वतुळात सुरू आहे.

लाडक्या बहिणीची आर्त हाक सरकारच्या कानावर पडेल का?

■ महासागर प्रतिनिधी,
बीई, दि. ३ : काँग्रेस नेते विजय वडेईवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली आहे. या तिन्ही नेत्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात बीड जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी महिला धायमोकलून रडताना दिसून येत आहे. गत आठवड्यात महाराष्ट्रात भयंकर अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या पाश्चात्तीकरण जयंत पाटील, विजय वडेईवार व रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारला निकषांमध्ये न अडकता तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी त्यांनी बेताल विधाने करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनाही खडेबोल सुनावले.

सदर व्हिडिओत एक महिला शेतकरी टोमॅटोचा चिखल आपल्या
■ महासागर प्रतिनिधी,
बीई, दि. ३ : काँग्रेस नेते विजय वडेईवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली आहे. या तिन्ही नेत्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात बीड जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी महिला धायमोकलून रडताना दिसून येत आहे. गत आठवड्यात महाराष्ट्रात भयंकर अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या पाश्चात्तीकरण जयंत पाटील, विजय वडेईवार व रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारला निकषांमध्ये न अडकता तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी त्यांनी बेताल विधाने करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनाही खडेबोल सुनावले.

सदर व्हिडिओत एक महिला शेतकरी टोमॅटोचा चिखल आपल्या

राज्यात धरणांतील साठा चार टक्क्यांनी वाढला

■ महासागर प्रतिनिधी,
पुणे, दि. ३ : भारतीय हवामानशास्त्र पुणे कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीतून १९६२ नंतर पावसाच्या नोंदीत पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाळी हंगामाचे (मान्सूनचे) आगमन झाले आहे. यातून राज्यातील छोटा-मोठ्या धरण व जलसाठ्यांत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठ्यात सर्वाधिक १९ टक्के तर पुणे विभागात ५ टक्के वाढ झाली आहे.

नागपूर व अमरावती विभाग अजून मागेच आहेत. उन्हाळ्यात ग्री-मान्सून पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात पावसाळी हंगामाची सुरुवात होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. पुणे हवामानशास्त्र वेधशाळेतून माहिती घेतली असता यापूर्वी २९ मे १९६२ रोजी पावसाळी हंगाम सुरू



झाला होता. २०२४ ला ६ जून तर २०२३ मध्ये ११ जूनला पावस-ाळी हंगाम सुरू झाला होता. जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम असतो. १९६२ नंतर पहिल्यांदाच २५ मे २०२५ रोजीपासून (उन्हाळ्यात) पावसाळा सुरू झाला आहे. २०१५ साली १०६ मिलिमीटर पाऊस झाला होता, या

वेळी तो अधिक आहे.

मान्सून लवकर सुरू झाल्याने
 नुकसान, आता पंचनाम्याचे आदेश : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरू करावेत, असे आदेश महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन

हा तर ‘ईमेल’वाला महिला आयोग

रोहिणी खडसेंची चाकणकरांवर पुन्हा टीका; राजीनाम्याची मागणी

■ महासागर प्रतिनिधी,
मुंबई, दि. ३ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विशेष बैठक पार पडत असताना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढले. हा आयोग म्हणजे मेलवर आलेल्या तक्रारी फाईल करणारा ईमेल सेंटर झाला आहे, अशा शब्दांत रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधला.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आजची बैठक म्हणजे उशिरा मुचलेले शहाणपण आहे. वैष्णवी हगवणेचा



जीव गेल्यावर आता बैठकीचे नाटक केले जात आहे. आधीच बैठक घेतली असती, आयोगाने तत्परतेने भूमिका घेतली असती, तर ही वेळ आली नसती. आयोग सध्या व्यक्तीकेंद्रित झाला आहे. सात सदस्यांची पदे रिक्त आहेत. सगळा कारभार एकट्याच व्यक्तीकडे आहे. आणि त्या महिलाध्यक्षा म्हणे, ‘डिरो पेंडन्सी!’ ह्म मेलवर आलेल्या तक्रारी पोलिस स्टेशनला पाठवल्या की काम संपते

कायदा करा, ईदही ‘व्हर्च्युअल’ साजरी करू

राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचे नीतेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर

■ महासागर प्रतिनिधी,
मुंबई, दि. ३ : मंत्री नीतेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याच्या कट कारस्थानातील एक भाग असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे. नीतेश राणे मुद्राम देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन वादग्रस्त विधान करतात. यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होते. त्यांच्याविरोधात आयोगाकडे एक-दोन नव्हे तर तब्बल ४० तक्रारी आल्यात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सरकारचे व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा केला, तर त्याचे पालन करण्याचा टोलाही राणेंना लगावला. प्यारे खान म्हणाले की, नीतेश राणे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन बोलतात. ते महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय मुस्लिम ईमानदार, तर पाकमध्ये गेलेले बेईमान आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन व्हावे असे आम्हालाही वाटते.

पण बकऱ्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्याच्या बळीवर बंदी घातल्यास हिंदू - मुस्लिम या दोन्ही समाजावर अन्याय होईल. राज्यात ज्या दिवशी व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा अस्तित्वात येईल, त्यादिवशी व्हर्च्युअल ईद साजरी केली जाईल. सध्या जो कायदा अस्तित्वात आहे, त्यानुसार ईद साजरी केली जात आहे. गो हत्या बंदी आहे, तो कायदा आहे. त्याचे पालन व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.

■ महासागर प्रतिनिधी,
पुणे, दि. ३ : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सहआरोपी नीलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आज या प्रकरणातील तिन्ही आरोपींना बावधन पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा सुनावणी चालू झाली. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी तीनही आरोपींची एकात्रित चौकशी आवश्यक ठरली असल्याचे सांगत पुन्हा पोलिस कोठडी ७ लाख रुपयांचा फायदा झाला असता, पण दुट्टेवने आज त्यांना १ रुपयाचेही उर्वर मिळाले आहे नाही.



समाविष्ट करू नका. नीतेश राणेवर देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार असते तर ते असे वागले नसते. काही चुकीचे होत असेल तर नीतेश राणेवर निश्चित कारवाई केली जाईल. प्यारे खान यांना यावेळी भाजप सरकारचे गुणगानही गाविले. भाजप सरकार ईमानदार आहे. त्यांच्या सरकारमध्ये चुकीचे काही चालत नाही. भाजपने चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता नीतेश राणे यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. मी नीतेश यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते नीतेश राणे?
 नीतेश राणे यांनी सोमवारी मुस्लिम समाजाला बकरी ईद व्हर्च्युअल पद्धतीने साजरे करण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता. मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेत्यांनी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन करावे. असे झाले तर अनावश्यक समस्यांना आळा बसेल. विशेषतः हिंदूंना आपल्या समाजात निर्बंधांचा सामना करावा लागणार नाही, असे ते म्हणाले. विहित नियम आणि कायद्यांचे पालन न करता बकऱ्यांची कुर्बानी दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

राजेंद्र आणि सुशील हगवणेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,नीलेश चव्हाणला पोलिस कोठडी

■ महासागर प्रतिनिधी,
पुणे, दि. ३ : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सहआरोपी नीलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आज या प्रकरणातील तिन्ही आरोपींना बावधन पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा सुनावणी चालू झाली. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी तीनही आरोपींची एकात्रित चौकशी आवश्यक ठरली असल्याचे सांगत पुन्हा पोलिस कोठडी ७ लाख रुपयांचा फायदा झाला असता, पण दुट्टेवने आज त्यांना १ रुपयाचेही उर्वर मिळाले आहे नाही.

कोठडीत पाठवत, नीलेश चव्हाणसाठी पोलिस कोठडी कायम ठेवली आहे. न्यायालयात नेमके काय घडले? सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडताना काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यात नीलेश चव्हाणकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच हगवणे कुटुंबीयांचे दोन मोबाईल हे नीलेश चव्हाणकडे होते, असेही न्यायालयात सांगितले. तसेच नीलेश आणि हगवणे कुटुंबीय यांच्यात चॅट झाले असून दोघांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. याचसोबत वैष्णवीचे बाळ सुद्धा नीलेशकडे होते, त्याने त्या बाळाची हेळसांड केली आहे का? याचा तपास



वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण
 काराचा असून पाच दिवसांची कोठडी नीलेशला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे नीलेश चव्हाणचे वकिलांनी सांगितले की नीलेशची चौकशी पूर्ण झाली आहे. एकही

आयएमडीकडे असलेल्या नोंदीनुसार महाराष्ट्रात २५ ते २९ मे १९६२ दरम्यान उन्हाळ्यात पावसाळी हंगाम सुरू झाला होता. त्यानंतर २५ मे २०२५ रोजी पावसाळी हंगाम सुरू झाला आहे. या पावसाळी हंगामात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो १०६ टक्क्यांच्या पुढे जाईल. १९६२ सालीही पुणे, मुंबईत अधिक पाऊस झाला होता.

सुदीप कुमार, शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

इत्यादी विभागांना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. राज्यातही बहुतेक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची सूचना केली होती.

पंकजा मुंडे-धनंजयमुंडे
११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र

बीड :
 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहे. यावर पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने त्या पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा संबंधी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. धनंजय मुंडे हे तर माझे भाऊच आहेत. त्यामुळे तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहील, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. अकरा वर्षांनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहे. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले?

■ महासागर प्रतिनिधी,
मुंबई, दि. ३ : जगामध्ये भारताला एकही मित्र राहिलेला नाही. जगात भारताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाऊन गाणी म्हणत असल्याचा आरोप उद्भव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारताच्या बाजूने जगातील एकही देश उभा राहण्यास तयार नाही. याला केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची फसलेली विदेशी निती जबाबदार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शेजारील देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने उभा राहण्यास तयार नाही. विदेश नीतीचे हे अपयश आणि नरेंद्र मोदी यांची पूर्णपणे बिघडलेली प्रतिमा यासाठी कारणीभूत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जगामध्ये भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पहिलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीही उभी राहिले नाही. भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला जगात एकही मित्र नाही, असा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा १० जून रोजी पुण्यामध्ये राज्यव्यापी कार्यक्रम

■ महासागर
प्रतिनिधी,
पुणे, दि. ३ :
 शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवार यांचा नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा जोरदार



राजकीय चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही पक्षांचा एकाच दिवशी (१० जून) होणारा वर्धापन दिन चर्चेत आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात बालेवाडी ब्रीडा संकुलात वर्धापन दिन मेळावा आयोजित केला आहे, तर शरद पवार गटाकडूनही तयारी सुरू आहे. दरम्यान, मेळाव्याच्या एक दिवस अगोदर ९ तारखेला हे दोन्ही पवार पुन्हा एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र भेटणार असल्याची माहिती आहे.

अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होत पक्षावर वर्चस्व मिळवलेच, पण भाजपसोबत जाऊन सत्ताही

मिळवली. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही ने पुन्हा एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात आहे. पुण्यातील साखर संकुलात जेव्हा जेव्हा हे दोन्ही बैठकीसाठी येतात तेव्हा तेव्हा दोघांत होणाऱ्या चर्चेकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरण म्हणून पाहिले जाते. रविवारची बैठक, सुप्रिया सुळे परदेशातून आल्यानंतर होणाऱ्या घडामोडी, ९ जून रोजी पुन्हा साखर संकुलात होणारी बैठक या घडामोडीत आता लक्ष लागून राहिले आहे. सुप्रिया सुळे यांची भूमिका काय राहते हे या आठवड्यात स्पष्ट होईलच

नारायण अंग्रो इंडस्ट्रीज तसेच श्रीराम राईसमिल यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करा

किशोर कऱ्हाडेंची प्रधान सचिवांकडे तक्रार
देसाईंज: पणन हंगाम २०२१-२२मध्ये नारायण अंग्रो इंडस्ट्रीज रामानुजपुर ता.सिरोंचा व श्रीराम राईसमिल कुनघाडा ता.चामोर्षी दोन्ही जिल्हा-गडचिरोलीचा मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ नमुने आढळून आले होते. त्यामुळे सदर दोन्ही राईसमिलवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमांतर्गत कारवाई करण्यासह कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून या गैरव्यवहारात मदत करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देसाईंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडे यांनी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. केलेल्या तक्रारीत किशोर कऱ्हाडे यांनी नमूद केले आहे की पणन हंगाम २०२१-२२मध्ये केंद्र शासनाच्या पध्दतीने केलेल्या तपासणीत नारायण अंग्रो इंडस्ट्रीज रामानुजपुर व श्रीराम राईसमिल कुनघाडा यांचे मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ आढळून आले होते. त्या अनुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे पत्र क्रमांक खरेदी २६२२/प्र.क्र. १९/ना.पु.२९ दि.२० जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सदर राईसमिलवर जीवनावश्यक वस्तु कायदा १९८०/१९५५ चे कलम ३(ळ)नुसार कारवाई करून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार तत्कालीन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांनी वरील दोनही राईसमिलला त्यांचे पत्र क्र. पुरवठा/कार्यालय ११/सिएमआर/कावि ४५३ /२०२२ तसेच पत्र क्र. पुरवठा/कार्या ११/सिएमआर/कावि ४५६ /२०२२ नुसार दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी जीवनावश्यक वस्तु कायद्यातील तरतुदी व्यतिरिक्त कमीत कमी ३ वर्षांकरिता काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, असे कारण दाखवा नोटीस बजावले होते. परंतु त्यानंतर तत्कालीन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांनी वरील दोन्ही राईसमिलवर कोणतीही कारवाई न करता त्यांना अभय दिले होते. त्यामुळे वरील दोन्ही राईसमिलसंना आजपर्यंत बेकायदेशीरपणे भरडाईचे काम देणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना वरील दोन्ही राईसमिलवर तात्काळ जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदी व्यतिरिक्त कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच या गैरव्यवहारात मदत करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघटितपणे गैरव्यवहारात केला असल्याने मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले?

■ महासागर प्रतिनिधी,
मुंबई, दि. ३ : जगामध्ये भारताला एकही मित्र राहिलेला नाही. जगात भारताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाऊन गाणी म्हणत असल्याचा आरोप उद्भव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारताच्या बाजूने जगातील एकही देश उभा राहण्यास तयार नाही. याला केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची फसलेली विदेशी निती जबाबदार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शेजारील देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने उभा राहण्यास तयार नाही. विदेश नीतीचे हे अपयश आणि नरेंद्र मोदी यांची पूर्णपणे बिघडलेली प्रतिमा यासाठी कारणीभूत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जगामध्ये भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पहिलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीही उभी राहिले नाही. भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला जगात एकही मित्र नाही, असा



आरोप संजय राऊत यांनी केला आहे. खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? ते परदेशात जाऊन गाणी म्हणत आहेत. आणि कोणत्या ते कोणत्या कामासाठी कोणत्या देशात गेले? यावरूनही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. खासदारांचे शिष्टमंडळ ज्या देशांमध्ये गेले आहेत, त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या देशांचा आणि भारत -पाकिस्तान संघर्षाचा काहीही संबंध नाही. अशा देशात देखील शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यांना विश्व-गुरून पाठवलेले असल्यामुळे त्यांना जावे लागले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याबाबतही आता तपास सुरू करण्यात आला आहे. यासाठी साडी आणि पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचप्रमाणे, सहआरोपी नीलेश चव्हाणच्या ताब्यातून जम केलेले मोबाईल आणि लॅपटॉप देखील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. नीलेशच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद व्हिडिओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तो लॅपटॉप भाड्या नाही, असा दावा नीलेशने पोलिसांसमोर केला आहे. या लॅपटॉपचीही तपासणी केली जात आहे, आणि अहवाल आल्यानंतर त्यामधील माहितीचा खुलासा होणार आहे.

महाराष्ट्र

e-mail : nagpurpost@gmail.com • mahasagarngp@gmail.com

आज तालुक्यात विविध शासकीय योजनाचा लाभ देण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नांदुरा (महासागर प्रतिनिधी) – महसुल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेनुन दत्तक ग्राम

नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसीलदार व्हते यांचे आवाहन

योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या नांदुरा तालुक्यातील मौजे अलमपूर, वडनेर भोलजी, हिणगा भोटा, नारखेड, येरळी येथे बुधवारी ४ जून रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर आयोजित केलेले आहे. सदर शिबीरामध्ये

संजय गांधी श्रवणबाळ, पी एम किसान, फार्मर आयडी, राशन कार्ड, आधार कार्ड, वारस नोंदणी, तहसिल कार्यालयाचे विविध दाखले, आयुष्यमान कार्ड, शेतस्ते, आरोग्य शिबीर, जाँव कार्ड, नविन मतदान कार्ड सलोखा योजना, फळबाग लागवड, सिंचन साधने अशा

विविध योजना पुरविण्यात येणार आहे. सदर समाधान शिबीराकरिता मलकापूर विधानसभा आमदार मा. चैनसुख संचेती तसेच उपविभागाचे मा. अधिकारी, मलकापूर, तहसिलदार नांदुरा, गटविकास अधिकारी नांदुरा, तालुका कृषि अधिकारी नांदुरा,

महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी नांदुरा व तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहून नागरीकांच्या समस्या सोडवून त्यांना विविध योजनाचा लाभ देणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी सदर समाधान शिबीरास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार व्हते यांनी केले आहे

डोणगाव नजीक समृद्धीवर अपघातात अभियंता ठार

मेहकर (महासागर प्रतिनिधी) – १ जूनच्या रात्री १:३० वाजता दरम्यान संभाजीनगर वरून परत येत असतांना कार ने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघातामध्ये भूषण बळीराम मगर ३५ वर्षीय अभियंताचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने मेहकर लोणार तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. डोणगाव पासून जवळच समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोर वरती संभाजीनगर वरून परत येत असलेला अभियंता भूषण बळीराम मगर वय ३५ वर्षे रा माणका ता मालेगाव जिल्हा वाशीम हे त्यांच्या मारुती सुजुकी बलेनो एम एच ३७ व्ही ९६५२ या कारणे समृद्धी मार्ग घरी परत येत असतांना डोणगाव पासून जवळच २६८ चॅनल नंबर वरती



त्यांना डुलकी लागल्या ने त्यांचा अपघात झाला समोर जाणाऱ्या ट्रक एम एच सी डी ५७४७ ला मागून धडक दिली ज्याने भरधाव कार ही ट्रॅकच्या खाली गेली ज्यात भूषण मगर गंभीर जखमी झाले त्यांना महामार्ग पोलीस व क्यू आर व्ही टीम यांना माहिती मिळताच ए पी आय सदीप इंगळे, चंद्रशेखर उबाळे, विकास कोळी यांनी एम्ब्युलन्स द्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. भूषण मगर हे अभियंता होते त्यांना एक वर्षाचा मुलगा असून मोठे भला मोठा परिवार असून त्यात डॉक्टर, वकील, शिक्षक असे अनेक प्रतिष्ठित असून सकाळी मृत्यूची वार्ता पसरताच शोककळा पसरली.

अपघात होता-होता मोठा अनर्थ टळला

सुलतानपूर (महासागर प्रतिनिधी) – २ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान सुलतानपूरकडून लोणार कडे जात असताना शारा येथील बस स्टॅंड वरून नागिन डांस करत एक मालवाहू एमएच ३७ टी ७११६ हा ट्रक जात होता. ट्रकची ही अवस्था पाहून अनेक लोक हक्का बक्का झाले. आणि घाबरले आता काहीतरी मोठा अनर्थ या ठिकाणी होणार! परंतु चढाचा रोड आणि मधोमध ब्रेकर असल्यामुळे काही जीवित हानी झाली नाही परंतु या ठिकाणाहून हा ट्रक जात असताना रोड साईडला उभ्या असलेल्या एका वाहनाला जोरदार धडक दिल्यामुळे ते वाहन पलटी झाले.



घडक बसल्याचा आवाज ऐकून अनेक लोक रोडवर आले. ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक ड्रायव्हर हा मध्य धुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन गेल्यामुळे त्याच्या हातून ट्रक बस स्टॅंडवर रोड साईडला गेला आणि पलटी होता होता थांबला. आता लोक आपल्याला मारतील या भीतीपोटी ट्रक ड्रायव्हर गाडी सोडून पळाला. थोड्याच वेळात लोणार पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व

कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होऊन ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेऊन लोणार पोलीस स्टेशनला रवाना केले आणि शारा येथील जमा झालेल्या लोकांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अशा पद्धतीने मध्य धुंद अवस्थेमध्ये हायवे रोडवर वाहने चालविणाऱ्या वाहन चालकावर लोणार पोलीस स्टेशन काय कार्यवाही करते याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.



बुलडाणा (महासागर प्रतिनिधी): भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मगाण्या मान्य न झाल्याने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने अप्पर मुख्य सचिव महसुल व वन

चिखली पोलीसांनी केले अडीच लाखचे मोबाईल नागरिकांना परत

चिखली (महासागर प्रतिनिधी) – पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. यावर कारवाई करत ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पथकाने २ लाख ५७ हजार रुपयांचे २१ मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना परत केले आहेत. ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीस अंमलदार विजय किटे, सुनिल राजपूत आणि महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांच्या पथकाला या प्रकरणात शोधकार्यासाठी सुचना दिल्या होत्या. पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणांवर शोधमोहीम राबवली. यामध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल सापड विविध कंपन्यांचे २ लाख ५७ हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाच्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

नियमित वाचा – महासागर
वातम्या व जाहिरातींसाठी संपर्क 9561361404

कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर ख.वि.स.चा विजय संपादन करता आला - आ.डॉ.संजय कुटे



संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी):- दोन दिवसांपूर्वी संग्रामपूर ता.शेतकी ख.वि.स.च्या निवडणुकीत तालुक्यातील सहकार क्षेत्र पूर्णपणे काबीज केले असून ते निरंतर टिकविण्याची जबाबदारी नवनिर्वाचित संचालकावर आली आहे.

ह्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनीपनलवर दाखविलेला विश्वास परिवर्तन पनल मधील सर्व पदाधिकारी, व खऱ्या कष्टकरी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर हा भरघोस विजय संपादन करता आला असून सर्व विजयी संचालकांनी

संग्रामपूर तालुका ख.वि.स.च्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने विकासात्मक शेतकरी हिताची कामे करावी.असे प्रतिपादन आमदार डा.संजय कुटे ह्यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार प्रसंगी केले. संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेची निवडणूक ३१ मे रोजी पार पडली. त्याचा निकाल काल १ जून रोजी घोषित करण्यात आला असून यामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला. आणि १५ पैकी ह्या पॅनेलचे १४ संचालक विजयी झाले. ह्या सर्व विजयी संचालकांचा आ.



बुलडाणा (महासागर प्रतिनिधी) – शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आधीचे जिल्हा संपर्कप्रमुख पद रद्द करून आमदार संजय गायकवाड यांची आज ३ जून रोजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जिल्हा संघटक प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत ना. एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी आमदार गायकवाड यांच्या कुशल नेतृत्व पाहून सदर नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वात होतील. तसेच पक्षांतर्गतील सर्व संघटना आमदार गायकवाड यांच्या पदाच्या अधिनस्थ राहून काम करणार आहे.

आ. संजय गायकवाड जिल्हा संघटकपदी!

कार्यकाळात भाजपा प्रणित पॅनेलची ही पहिलीच निवडणूक संग्रामपूर तालुक्यात लढविल्या गेली.

यामध्ये भाजपाचे माजी ता.अध्यक्ष लोकेश राठी सह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम दाणे,पनल प्रमुख काँग्रेसचे हरीभाऊ राजनकर व इतर सर्व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ह्यांनी विशेषतः भाजपाचेच पदाधिकारी, कार्यकर्ते ह्यांनी नियोजनबद्ध मतदान केंद्र निहाय मेहनत घेतली. आणि तालुक्यातील विरोधी पॅनेलला सह.सोसायटी मतदारसंघातून फक्त एकच जागा निवडून आणता आली तर इतर सर्व मतदारसंघात शेतकरी पॅनेलचे एकूण १४ संचालक निवडून आले. निकाल जाहीर झाल्या नंतर परिवर्तन पॅनेलचे सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, ढोलताशे वाजवून मोठा जल्लोष साजरा केला.

डाॅ. संजय कुटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढा भरवून जळगाव (जा.)येथे त्यांचे निवासस्थानी उत्साहात सत्कार करण्यात आला. ह्यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनेलची विजयी पताका फडकविण्यासाठी झटलेले संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आ. डॉ. कुटे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ही निवडणूक लढविल्या गेली. ह्यावेळी सूक्ष्म नियोजन करीत संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा कुडबास सभापती भाऊराव अवचार यांच्या नविनतम

 सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन											
जलसंपदा विभाग											
निविदा सूचना क्रमांक ०४ सन २०२५-२०२६											
अ. क्र.	निविदा सूचना क्र. व वर्ष	कामाचे नाव	अंदाजे कामाचे मूल्य (रुपये)	अनामत रक्कम (रुपये)	कामाची मुदत	निविदा शुल्क (रुपये)	निविदा विक्रीचा कालावधी	निविदा स्थितीची दिनांक व वेळ	गुणवत्ता प्राप्त निविदाकार	कामाचे ठिकाण	
१	बी-१/२०२५-२०२६	दगडवाडी उपसा सिंचन योजना ता. देऊळगांव जि. बुलडाणा येथील व्ही टी पंप क्र.५ ची दुरुस्ती कामे करणेबाबत	४४०९७८	४५००/-	६० दिवस	१९८०/-	दिनांक ०४.०६.२०२५ ते १९.०६.२०२५	१३.०६.२०२५ वेळ १६.०० वाजेपर्यंत	शा.नि.क्र. संकीर्ण १९१७ /प्र.क्र १०४/१७/यांत्रिकी दि.१४.०३.२०१८ अन्वये पात्र कंत्राटदार	प्रकल्प स्थळी	
२	बी-१/२०२५-२०२६	खडकपूणा उपसा सिंचन योजना टप्पा क्र. ३ ता. देऊळगांव राजा जि. बुलडाणा येथे पंपगृह व परिसराच्या सुसुक्ष्मकरिता वार्षिक कालावधी सन २०२५-२०२६ करिता बाह्यअभिकरणा-द्वारे चौकीदार पुरवठा करणेबाबत.	८२५८२७	८३००/-	६६५ दिवस	१९८०/-	दिनांक ०४.०६.२०२५ ते १९.०६.२०२५	१३.०६.२०२५ वेळ १६.०० वाजेपर्यंत	मजूर कामगार / बेरोजगार सेवा सहकारी संस्था अन्वये पात्र कंत्राटदार	प्रकल्प स्थळी	
३	बी-१/२०२५-२०२६	वान प्रकल्प ता. तेल्हारा जि. अकोला येथे वक्रदार १२X ८ मी- ४ नग ला नवीन स्वरुतील बसविणे सर्व वक्रद्वारांच्या उच्चाळांची देखभाल व दुरुस्तीची कामे व आपत्कालीन द्वारे व अनुषंगिक यांत्रिकी घटक भागांची गंजरोधक रंगकामे करणेबाबत	८३६६६०	८४००/-	६० दिवस	१९८०/-	दिनांक ०४.०६.२०२५ ते १९.०६.२०२५	१३.०६.२०२५ वेळ १६.०० वाजेपर्यंत	शा.नि.क्र. संकीर्ण १९१७ /प्र.क्र १०४/१७/ यांत्रिकी दि. १४.०३.२०१८ अन्वये पात्र कंत्राटदार	प्रकल्प स्थळी	
४	बी-१/२०२५-२०२६	उपअभियंता, द्वार उभारणी व दुरुस्ती उपविभाग क्र.७ अकोला अंतर्गत पाखरण कार्यक्रम २०२४-२५ व २०२५-२६ प्रकल्प स्थळी जड संयंत्राकरिता वाहनचालक, मदतनीस व चौकीदार पुरवठा करणेबाबत.	८२०९८७	८३००/-	कामाचे मनुष्य दिवस संघेपर्यंत	१९८०/-	दिनांक ०४.०६.२०२५ ते १९.०६.२०२५	१३.०६.२०२५ वेळ १६.०० वाजेपर्यंत	मजूर कामगार / बेरोजगार सेवा सहकारी संस्था अन्वये पात्र कंत्राटदार	प्रकल्प स्थळी	
५	बी-१/२०२५-२०२६	उपअभियंता, प्रादेशिक कर्मशाळा उपविभाग क्र. १ अकोला अंतर्गत पाखरण कार्यक्रम २०२४-२५ व २०२५-२६ प्रकल्प स्थळी जड संयंत्राकरिता वाहनचालक, मदतनीस व चौकीदार पुरवठा करणेबाबत.	८१९१७७	८२००/-	कामाचे मनुष्य दिवस संघेपर्यंत	१९८०/-	दिनांक ०४.०६.२०२५ ते १९.०६.२०२५	१३.०६.२०२५ वेळ १६.०० वाजेपर्यंत	मजूर कामगार / बेरोजगार सेवा सहकारी संस्था अन्वये पात्र कंत्राटदार	प्रकल्प स्थळी	

१) तपशिलवार निविदा सूचना कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, अकोला यांचे कार्यालयातील सुचना फलकावर पाहता येईल. विनंती केल्यास विनामुल्य पाठविण्यात येईल.
२) कोरी निविदा प्रपत्रे पोहोचने मागविल्यास आणि उशिर झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी निविदाकाराची राहिल.
३) अटीसह सादर केलेली निविदा प्रपत्रे मंजूर केल्या जाणार नाहीत.
४) कोणतीही अथवा सर्व निविदा प्राप्त प्रपत्रे कोणतेही कारण न देता नाकारण्याचा / रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, अकोला यांचेकडे राखून ठेवण्यात येत आहे.
५) द्वार निर्माती / संयंत्र दुरुस्ती / विद्युत् क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या निविदाकारास निविदा देण्यात येतील. यासाठी शॉप अॅन्ट, सेलटॅक्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, पूर्वी केलेल्या आदेशाच्या प्रमाणात प्रती सादर करणे आवश्यक आहे.
६) निधी अभावी देयकाची भुगतान करण्यास विवंच लागू शकतो, यासाठी स्वतंत्र व्याजाची किंवा इतर कोणतीही मागणी मान्य करण्यात येणार नाही.
७) निविदेतील कामाचे मूल्य शासकीय नियमाप्रमाणे आहेत. शासकीय नियमाप्रमाणे सर्व कर भरण्याची जबाबदारी निविदाकाराची असून त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास देयकालून कपात करण्यात येईल व नियमाप्रमाणे भुगतान करण्यात येईल.
८) कोरी निविदा खरेदी करतरेवळी निविदाकारास मागील मार्च २०२४ अखेरपर्यंतचा विक्रीकर व आयकर भरल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
९) निविदा उघडल्यापासून ६० दिवसांमध्ये तय राहतील.
१०) सदर निविदा wrd.mahayantriki.gov.in वर पाहण्याला मिळेल.
११) स्विकृत निविदाकारास निविदेच्या २ टक्के, सहकारी संस्था यांना २ टक्के सुरक्षा ठेव लागू आहे. सुरुवातीस निविदा रकमेच्या रकमेच्या २ टक्के व मजुर सहकारी संस्था / सुशिक्षित बेरोजगार यांना १ टक्का सुरक्षा रक्कम व देयकालून अनुक्रमे १ व १ टक्के भरवावी लागेल.

जा.क./ दिनांक: /यांअको/लेशा/२०२५
प्रत नोटीस बोर्ड
वि.या.का./अम./ जाहि. / १९५ / २०२५

स्वा/-
(वि.ल. वराडे)
कार्यकारी अभियंता
यांत्रिकी विभाग, अकोला



महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य आघाडीमुळे भाजपच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच राज ठाकरे यांच्या घरी चहापाण्याला जाण्याची भाषा करत आहेत.

तत्पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा झाला होता. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही उल्लेखनीय यश मिळाले होते. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रादेशिक पक्षांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला हवा दिली आहे.

यामुळे केंद्र व राज्यात सत्तेत असलेली भाजपा काळजीत पडली आहे. महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनीही ठाकरे व पवार कुटुंबाने लवकरात लवकर एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यांची चिंता वाढवली आहे हे विशेष.

राज व उद्धव एकत्र येतील का ?

राज व उद्धव ठाकरे यांना मराठी मतांचे विभाजन नको आहे. त्यामुळे हे दोघे बंधू

ठाकरे बंधूंमधील वाढत्या प्रेमाची भाजपला चिंता



एकत्र येण्याची शक्यता बळगेली आहे. राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत महाराष्ट्रातील पवार व ठाकरे ब्रँड संपवता येणार नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानाचे सर्वच अंगाणे विक्षेपण झाले होते. विशेषतः शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्याच्या या विधानाचे स्वागत केले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आता कोणत्याही स्थितीत मराठी मतांचे विभाजन थांबवण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. कारण, याच मराठी मतांच्या विभाजनामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट व मनसेला जबर झटका बसला होता.



या निवडणुकीत उद्धव यांना अवघ्या २० जागांवर समाधान मानावे लागले होते, तर राज ठाकरे यांना भोपळ्याही फोडता आला नव्हता. विशेषतः त्यांना त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही निवडून आणता आले नव्हते.

भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता

महाराष्ट्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या विक्षेपकांच्या मते, राज व उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या प्रेमांमुळे भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढणे

स्वाभाविकच आहे. भाजपने शिवसेनेची दोन शकले केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. पण त्यानंतरही भाजपला उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे संपवता आले नाही.

पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या हिंमतीवर ९ खासदार निवडून आणून दाखवले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. पण त्यानंतरच्या राजकीय घटनाक्रमाने वेळेवेळी त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.

परिणामी, महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही उद्धव ठाकरे यांची चलती असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत

मनसेसोबत आघाडी केली तर आपल्या जागांमध्ये निश्चितच भर पडेल असे त्यांना वाटणे साहजिकच आहे.

विक्षेपकांच्या मते, मनसे व ठाकरे गटाने मिळून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली तर भाजपचे विजयाचे अंदाज हुकू शकतात. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे व अनिल परब यांनी राज ठाकरे यांना आघाडीसाठी बोलणी करण्यास सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.

या घटनाक्रमामुळे तोंडावर भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले आहे. ते सध्या पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत.

बीएमसीचे राजकीय गणित

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत व मोठ्या बजेटची महापालिका आहे. बीएमसीची सदस्य संख्या २२७ आहे. ११४ हा बहुमताचा जादुई आंकडा आहे. २०१७ च्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला ८२, काँग्रेसला ३१, राष्ट्रवादीला ९, तर मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. याशिवाय समाजवादी पक्षाला ६, एमआयएमला १, अखिल भारतीय सेनेला १ व ५ जागांवर अपक्ष निवडून आले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे तत्पूर्वीच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला तब्बल २८ जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांचे मनोमिलन झाले तर त्याचा फटका भाजपाला मिळणाऱ्या जागांवर पडू शकतो. हीच बाब हेरून भाजपाकडून आता सातत्याने राज ठाकरे यांना पुचकारले जात असून, राज-उद्धव एकत्र येण्याच्या शक्यतेने भाजपाची चिंता वाढली आहे.

भारतीय संस्कृतीला छेद देणारे 'घटस्फोट' !

भारताला लाभलेली प्राचीन हिंदू संस्कृती हे भारताचे एक अगळे वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीचा भाग असलेली विवाहसंस्था जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. विवाह पृथ्वीतलावर होत असले, तरी जोडीदाराच्या गाठी या स्वर्गाच बांधल्या जातात अशी समजूत भारतीयांत पूर्वापार चालत आली आहे.

त्यामुळे घटस्फोट हा शब्द भारतीय शब्दकोशात कुठेही सापडत नाही.

विवाह संस्काराच्या माध्यमातून सात जन्माची गाठ बांधली जाते, या संस्कारात देवाब्राह्मणांच्या साक्षीने जन्मभर एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचे, एकमेकांची काळजी घेण्याचे वचन दिले आणि घेतले जाते. या पवित्र संस्काराने बद्ध झालेले उभयता आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगांना नेटाने सामोरे जातात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देत संसाराचे गाडे हाकतात.

गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भारतात वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाणही याचीच फलश्रुती आहे असे म्हटल्यास वागणे ठरणार नाही, २०२१ साली देशाच्या कोटिबिक न्यायालयांत घटस्फोटांचे ५ लाख खटले प्रलंबित होते. २०२३ साली हीच संख्या ८ लाखांपर्यंत पोहोचल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

घटस्फोटाच्या खटल्यांत वर्षागणिक होत जाणारी वाढ भविष्यात पश्चिमी देशांना मागे टाकू शकते अशी भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी घटस्फोटांची जेव्हाही प्रकरणे न्यायालयात निकाली काढली जातात, तेव्हाच किंबहुना त्याहून अधिक नवीन प्रकरणे न्यायालयात नव्याने प्रविष्ट केली जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाची कुटुंबव्यवस्था संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

तरुण पत्नी पती विभक्त झाल्याने सर्वाधिक परिणाम त्यांच्या अपत्यांवर होतो. अशा अपत्यांमध्ये एकलकडेपणा, द्वेष, चिडचिड करणे, सूडभावनेने वागणे यांसारखे दोष प्रकट होऊन दिसून येतात. घटस्फोटित पालकांची मुले नकळतपणे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षणांनी अहवालात नोंदवण्यात आले आहे.

पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतात होणाऱ्या घटस्फोटांची टक्केवारी कमी असली, तरी आज या प्रकारांवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात ती भीषण स्वरूप धारण करू शकते, ज्याचा परिणाम सामाजिक व्यवस्थेवर होऊ शकतो. विवाह करताना प्रत्येक मुलामुलीने आपल्या भावी आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवलेली असतात या स्वप्नांचा चुराडा करणारा घटस्फोट कुणालाही नको असतो; मात्र तो आयुष्यात येण्यामागे कारणेही तितकी गंभीर असू शकतात.

शहरासारख्या ठिकाणी राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात राहणारे बहुतांश तरुण पती पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करणारे आणि बऱ्यापैकी धन कमावणारे असतात. कार्यालयात उच्च पदावर असताना इतरांकडून मिळणारा मानसन्मान, सुधारित राहणीमान यांमुळे राहणीमानाचा आणि पदाचा काही प्रमाणात अहंकार निर्माण होऊ लागतो.

घरी जोडीदाराकडूनही अशाच सन्मानाची अपेक्षा केली जाते. तो तितक्या प्रमाणात न मिळाल्यास लहान सहान प्रसंगांतून

खटके उडू लागतात. खटक्यांचे रूपांतर वादत होते. कधी कधी हे वाद विकोपाला पोहोचतात. सातत्याने असे प्रसंग घडू लागल्यास जोडीदारासोबत राहणे नकोसे वाटू लागते.

माघार घेण्याची सवय नसल्याने, विटुष्ट वाढत जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.

नोकरीच्या निमित्ताने कार्यालयातील सहकारी तसेच कार्यालयाशी संबंधित व्यक्ती यांच्याशी सातत्याने संपर्क ये असल्याने काही वेळा पती किंवा पत्नी विवाहाबाह्य संबंध निर्माण होतात ज्यामुळे जोडीदारात वाद होऊन नात्यात भंग निर्माण होतो. काहीवेळा विवाहाआधी घडलेले प्रसंग, आजार किंवा जीवनातील एखादी गंभीर घटना यांविषयी समोरच्यांशी मोकळेपणाने बोलले जात नाही.

या गोष्टी विवाहानंतर लक्षात आल्यावर विश्वासघाताची भावना मनात निर्माण होऊन नात्यातील जवळीकता लोप पावू लागते. ज्याचे पर्यायसान पुढे वादांत आणि भांडणांत होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाते.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सरकारकडून प्रोत्साहन आणि संरक्षण दिले जात असले तरी विवाहानंतर अचानक बदललेले राहणीमान, तेथील चालीरीती, खाण्या पिण्याच्या सवयी यांचा स्वीकार करताना संघर्ष होतो. आंतरधर्मीय विवाह करताना काहीवेळा जोडीदारावर धर्मपरिवर्तन करण्यास सक्ती केली जाते. असे विवाहही फार काळ टिकत नाहीत.

याखेरीज पती पत्नींची मानसिक स्थिती, त्यांच्या सवयी, वागण्या बोलण्याच्या पद्धती, परस्परांच्या नातेवाईकांशी असलेली वर्तणूक यास- उद्धा काही प्रमाणात घटस्फोटास कारणीभूत ठरू लागल्या आहेत. जोडीदाराला असलेली व्यसने त्याचा मित्रवर्ग यागोष्टीही लपनाआधी जात नसल्यास गंभीर वादास कारणीभूत ठरतात.

पतिपत्नीचे नाते बहरण्यासाठी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना गुणदोषांबद्दल स्वीकारणे, परस्पराला मनमोकळेपणाने बोलणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, आवश्यक तिथे तडजोड करणे, माघार घेणे, परस्परामध्ये विश्वासार्थ नाते निर्माण करणे या गोष्टी प्राथमिक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असतात.

आपला अहंकार जपत राहिल्यास लहान सहान प्रकरणात विनाकारण मनात क्लेश निर्माण होऊन नात्यातील प्रेम लोप पावू लागते. आताच्या पिढीवर अनैतिकता पसरवणारे चित्रपट, कुटुंबव्यवस्थेला छेद देणाऱ्या मालिका, वासनांधतेने भरलेल्या वेब सिरीज यांचा प्रभाव अधिक आहे.

विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांना तुच्छ लेखणाऱ्या या चित्रपट-मालिकांमध्ये विवाहाबाह्य संबंध, गृहकलह, घटस्फोट यांसारखे विषय चवीने चघळले जातात. लिक्व इड रिलेशनशिपसारख्या पश्चिमात्य विकृतीला देशात कायद्याचे संरक्षण असल्याने घटस्फोट घेणे किंवा एक जोडीदार असताना दुसऱ्यासोबत राहणे आजच्या आधुनिक म्हणवणाऱ्या पिढीला तितकेसे चुकीचेही वाटत नाही.

भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल, तर या व्यवस्थेचे लाभ शिक्वालायून शिक्षणातून मिहावले जायला हवेत त्यासोबतच चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांतून भारतीय संस्कृतीला छेद देणारे प्रसंग, कथानक, संवाद यांवर निबंध आणणे आज आवश्यक बनू लागले आहे.

न्यायमूर्ती वर्मा कॅश प्रकरण : कुटुंबानेच वापरली स्टोअररूम

दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात सापडलेल्या अर्ध्या जखलेल्या नोटांच्या प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आगीनंतर ज्या स्टोअर रूममध्ये जखलेली रोकड आढळली ती रूम न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वापरली होती.

इलेक्ट्रॉनिक पुरावे, साक्षीदार आणि बंगल्यातील तपासाच्या आधारे तपास समिती या निकर्षावर पोहोचली आहे. समितीने ५० हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. यामध्ये दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि अग्निशमन सेवेचे प्रमुख यांचा समावेश होता. आग लागल्यानंतर दोन्ही अधिकारी घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी सर्वात आधी होते.

१४ मार्च २०२५ रोजी रात्री ११:३५ वाजता आग लागल्यानंतर स्टोअर रूममधून रोख रक्कमही काढून टाकण्यात आल्याचे अहवालात म्हटले

आहे.सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध चौकशीची शिफारस केली होती

अर्धवट जखलेल्या नोटा सापडल्याची बातमी समोर आल्यानंतर, तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी २२ मार्च रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पॅनेल स्थापन केली होती. या पॅनेलने ४ मे रोजी आपला अहवाल सरन्यायाधीशांना सादर केला. यामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांना दोषी ठरवण्यात आले.

या अहवालाच्या आधारे, सरन्यायाधीशांनी 'इन-हाऊस प्रोसिजर' अंतर्गत न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची शिफारस केली होती. चौकशी समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जीएस संघवालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनु शिवराम



यांचा समावेश होता.

महाभियोगाचा विचार

केंद्र सरकार रोख घोटाळा प्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात आणला जाऊ शकतो.

एका अधिकृत सूत्राने सांगितले की, न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध कारवाईची



औपचारिक प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. सरकार कारवाई करण्यापूर्वी विरोधी पक्षांना विश्वासात घेईल. अशा घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. तथापि, सरकार न्यायमूर्ती वर्मा स्वतः राजीनामा देतील याची वाट पाहत आहे. ते सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात आहेत. घटनेच्या वेळी न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात होते. नंतर त्यांची बदली करण्यात आली, परंतु त्यांना कोणतेही न्यायालयीन काम सोपवण्यास

बोकडांचा बाजार आणि शेतकरी मालामाल

फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार येथे दरवर्षी भरणारा बोकड बाजार शेतकरी विशेषतः पशुपालकांसाठी पर्वणी असतो. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी राज्यातील आणि बाहेर राज्यातील व्यापारी बोकड खरेदी-विक्रीसाठी येथे येतात. १० हजारांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंत बोकड विक्रीस असतात.



महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. शनिवारी होणाऱ्या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी बोकडे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह बाहेरराज्यातील शेतकऱ्यांनी बोकडे विक्रीसाठी आणले होते. १० हजारांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंत बोकडे विक्री झाले.

पाळून ठेवतात. सुट्टी तसेच एका रंगाचे म्हणजे काळापांढरा असा सारखा असणारा बोकड न विकता वर्ष-दोन वर्षे सांभाळून ठेवतात. सारखा रंग व चांगला दिसणाऱ्या बोकडाला सर्वात जास्त भाव मिळतो. शेतकरी बकरी ईदची वाट पाहत असतात.

ईदचा हा शेवटचा बाजार असल्याने राज्यातील आणि बाहेरराज्यातील व्यापारी व मुस्लिम समाजबांधवांनी बोकड खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शेतकऱ्यांच्या बोकडांना दहा हजार ते साठ हजारांपर्यंत भाव मिळाला आहे.

शेतकरी बकरी ईदसाठी बोकडे

राष्ट्राप्रति निष्ठा बाळगावीच लागेल !

पहलगाम हल्ल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दहशतवाद्यांच्या रडारवर केवळ देशातील बहुसंख्य समाज आहे आणि देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर जतनेमधील स्वराष्ट्राप्रतीचे प्रेम वाढते आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ प्रसारित झाला होता ज्यामध्ये आजच्या तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत असणारे बॉलिवूडमधील काही आघाडीचे कलाकार पाकिस्तानचे मुक्त कंठाने कौतुक करताना दिसत होते. मध्यंतरीच्या काळात प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये किमान एक तरी पाकिस्तानी कलाकार असता आणि तो अंतिम फेरीपर्यंत टिकावा हा जणू नियमच करण्यात आला होता.

कलेला सीमांचे बंधन नसते हे वाक्य तर समस्त दर्शक वर्गाच्याही पाठ झाले होते. पाकिस्तानमध्ये संकट कोसळल्यावर भारतात सुतक पाळणाऱ्या राजकीय मंडळींची सुद्धा भारतात कमतरता नाही. अंतःकरणात पाकप्रेम बाळगणारी ही मंडळी पहलगाम हल्ल्यानंतर व्यक्त होतील आणि 'दहशतवादाला धर्म नसतो' 'आलेले दहशतवादी पाकिस्तानी नव्हते' अशी नेहमीची वाक्ये बरळलील असे वाटले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. ज्या भारताकडून त्यांना प्रेम, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळाली त्याच्या शत्रुराष्ट्राच्या बाजूने काही विधान केले तर, आपल्याला जे मिळाले आहे ते सर्व हिरावून घेतले जाईल ही भीती त्यांना होती त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. ज्या व्यक्तींचे अनुकरण अनेक जण करतात मग त्या व्यक्ती राजकारणी असो, चित्रपट सुट्टीतील असो किंवा अन्य क्षेत्रातील, त्यांनी त्या देशाशी एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे. केवळ एकनिष्ठ राहून चालणार नाही तर प्रत्येक वेळी त्यांना आपली निष्ठा दाखवावी लागेल तर आणि तरच त्यांचे अनुयायी त्यांचा सन्मान राखतील.

श्रीमती लीना गाडगीळ, पनवेल

आळंदीचे पावित्र्य राखा

आळंदी सारख्या पावित्र्य तीर्थक्षेत्राजवळ कतलखाना उभारण्याचा प्रस्ताव हा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. आधुनिक कतलखान्यामुळे आर्थिक फायदे आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतात, परंतु अशा ठिकाणी उभावेलेल्या सुविधेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुर्लक्ष शकतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळावर दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी प्राणीहिंसा आणि दुर्गंधी निर्माण करणारी सुविधा असणे हे अत्यंत अस्वचरेनशील

वाचक लिहितात

आणि श्रद्धास्थानाला अपमान करणारे आहे. कतलखान्यामुळे परिसरात प्रदूषण, दुर्गंधी, रोगप्रसार यासारखे अनेक तोटे निर्माण होतात. इंद्रायणी नदीच्या पवित्रतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तीर्थक्षेत्रापासून दूर पर्यायी जागेचा विचार करणे आवश्यक आहे. विकासाची गरज आळंदीचे पावित्र्य जपणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.

■ आल्हाद माळगावकर पनवेल.

शेवग्याची पाने केसांसाठीही वरदान

शेवग्याच्या पानांमध्ये विटॅमिन ए, सी, अँटीऑक्सिडंट्स, किटॅमिन ई, लोह असे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. शेवग्याची पाने वाळवून पावडर तयार करू शकता, जी थोड्या पाण्यात मिक्स करून

अर्धा तास केसांवर लावू शकता आणि नंतर केस धुवू शकता. यामुळे तुमच्या केसांची गुणवत्ता सुधारते. शेवग्याच्या पानांचे तेल देखील उपयुक्त तुम्ही घरी शेवग्याच्या पानांपासून तेल तयार करू शकता. यासाठी, नारळच्या तेलात

अक्षीकायन

प्रा. अशोक सारडा

महंकर

(९४२९३९३३९३)

हर हर महादेव .. !

हलाहल प्राशन करूनी केले प्राणीमात्रांचे संरक्षण महेश नवमी प्रसंगी भगवान शंकरांना मनोभावे वंदन ..

देवाचा देव महादेव अशी त्रैलोक्यात ज्यांची किर्ती सर्व सिद्धींचा दाता असुनही जीवनी स्विकारली विक्ती .

सेवा त्याग सहकार वृत्तीचा आपणही अंगीकार करू आढानाना न डगमगता जय महेश म्हणून स्विकार करू!

शासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे प्रीमियर हब म्हणून उदयास आले एसएमएचआरसी

उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस

नागपूर, ३ जून : वानाडॉगरी १०२० खाटाचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) शासकीय व खाजगी (कॉर्पोरेट) क्षेत्रात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी (प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप) एकसर्वोत्तम पर्याय म्हणून फारच कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवले आहे. लवकर निदान व आरोग्य देखरेख यामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करत हे केंद्र आता अग्रगण्य ठरत आहे.

एसएमएचआरसीच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप प्रोग्रॅम (पीएचसीपी) ला महाराष्ट्र शासनाकडून एक मोठा प्रकल्प मिळाला होता, ज्यामध्ये नागपूर शहर पोलीस दलातील ७,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर राज्यभरातील आयएसएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी देखील त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी एसएमएचआरसीची निवड करू लागले.



हॉस्पिटलसह शिक्षण संस्था (टिचिंग हॉस्पिटल्स) असल्याने सुरुवातीला काही शंका व्यक्त करण्यात आल्या असल्या तरी, वैयक्तिक काळजी, जलद सेवा व कार्यक्षम प्रणालीमुळे एसएमएचआरसी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक अनुभवांमुळे इतर शासकीय विभाग तसेच खासगी कंपन्यांनी देखील या केंद्राची निवड करायला सुरुवात केली. नवीन शिखरे गाठताना संस्थेसोबत कॉर्पोरेट व शासकीय संस्था जोडल्या जात आहेत एसएमएचआरसीच्या व्यापक सुविधा व कार्यक्षम व्यवस्थापनामुळे अनेक नामांकित संस्था आता यांच्यासोबत जोडल्या जात आहेत. बहुतांश कॉर्पोरेट रुग्णालये मर्यादित संख्येमध्ये तपासणी

प्रकरणे हाताळू शकतात, परंतु एसएमएचआरसी मध्ये मल्टी स्पेशालिटी डिपार्टमेंट, २४७ डॉक्टरांची उपलब्धता आणि मजबूत प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात तपासण्या शक्य होतात. आज एसएमएचआरसीच्या सेवा घेणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये महाराष्ट्र शासन, एमएसईटीसीएल (महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी), एमएसआरडीसी, एचडीएफसी, अदानी पावर, टाटा ग्रुप, मेडीबडी, अशोक लेलेंड, एल्स्ट्रोम, टेक महिंद्रा यांसारख्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.

प्रश्नेच्या प्रतिक्रिया व भविष्यासाठी दूरदृष्टी

शासकीय व खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी एसएमएचआरसीच्या सुटसुटीत तपासणी प्रक्रिया, वेळेवर

अपॉइंटमेंट, वैयक्तिक सल्ला व उत्कृष्ट सेवा यांची विशेष स्तुती केली आहे. फॉलोअप व अहवाल देणे यामध्ये अचूकता आणि वेळेचे काटेकोर पालन दिसून आल्याचे नमूद केले आहे.

डॉ. अनुप मरार, संचालक डीएमआयएचईआर (डीयू) ऑफ कॅम्पस यांनी सांगितले, वैयक्तिक काळजी, वेळेवर तपासणी आणि सखोल समुपदेशन देण्याची हॉस्पिटलची क्षमता याची अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

श्री अमित दास, संचालक मार्केटिंग आणि ब्रँडिंग, एसएमएचआरसी यांनी सांगितले, आमची वैद्यकीय व प्रशासकीय टीम विविध उद्योगांमध्ये ऑन-साईट आरोग्य तपासणी सेवा देत आहे. वाढती मागणी ही संस्थेच्या क्षमतेवरील वाढत्या विश्वासाची साक्ष आहे.

बळकट पाया, समर्पित कर्मचारी व नामांकित संस्थांचा पाठिंबा यामुळे एसएमएचआरसी देशपातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी एक नवा मानक ठरत आहे. लवकर निदान, आरोग्य संवर्धन व मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता यामुळे हे केंद्र सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विश्वासार्ह भागीदार बनत आहे.

एईएसएलला महाराष्ट्रात मिळाला १,६६० कोटींचा ट्रान्समिशन प्रकल्प

अहमदाबाद, ३ जून : भारतातील सर्वात मोठी खाजगी ट्रान्समिशन आणि वितरण करणारी कंपनी आणि जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या अदानी समूहाचा भाग असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (एईएसएलला), हिने महाराष्ट्रात १,६६० कोटींचा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रकल्प मिळविला असल्याची माहिती आज दिली.

या प्रकल्पात ३,००० मेगा व्होल्ट-अँपिअर्स (एमव्हीए) क्षमतेचे सबस्टेशन आणि इतर संबंधित ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पात एईएसएलच एकूण ट्रान्समिशन नेटवर्क २६,६९६ सर्किट किलोमीटर (सीकेएम) आणि ट्रान्सफॉर्मेशन क्षमतेसह ९३,२३६ एमव्हीएवर पोहोचेल. एईएसएल हा प्रकल्प जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करणार आहे.

हा प्रकल्प विशेष उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनी (स्पेशल पर्पज व्हेहिकल - एसपीव्ही) डब्ल्यूआरएनईएस तळेगाव पावर ट्रान्समिशन लिमिटेड च्या अंतर्गत येतो. या प्रकल्पात उभारण्यात आलेल्या हायव्होल्ट पॅन्ड स्ट्रेज प्रकल्पांमधून निर्माण होणारी १.५ गीगावॅट ग्रीन ऊर्जा मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पोहोचवता येणार आहे. आज एईएसएलला या प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

हा आंतरराज्यीय ट्रान्समिशन प्रणाली (ईटर स्ट्रेट ट्रान्समिशन सिस्टीम - आयएसटीएस) प्रकल्प टॉप बेस्ड कॉम्पेटिटिव्ह बिडिंग (टीबीसीबी) यंत्रणेद्वारे जिंकण्यात आला असून, आरईसीपीडीसीएल (आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कंसेल्टसी लिमिटेड) या संस्थेने या निविदा प्रक्रियेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

या नवीन ऑर्डरमुळे एईएसएलच्या ट्रान्समिशन ऑर्डरबुकची एकूण किंमत आता सुमारे ६१,६०० कोटी झाली आहे. वेबसाइट सीएमएस कंटेंट अपडेटसाठी कृपया अदानी सर्विसनाउ पोर्टल (<https://adani.service-now.com>) वर तिकीट उघडा.

अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट (एओआय) नागपूरने केली गॅलियम जनरेटर सुविधा उपलब्ध

नागपूर, ३ जून : नागपूर स्थित अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट (एओआय) नागपूरला विशिष्ट प्रकारचे कॅन्सर व इन्फेक्शन्सचे निदान अधिक जलद व अचूकपणे करू शकतो. या प्राप्त तंत्रज्ञानामुळे गॅलियम-६८ हे रेडिओआइसोटोप संस्थेमध्येच तयार करता येते, जे पेट-स्केनिंगमध्ये वापरले जाते. यामुळे न्युरोएन्डोक्राइन ट्युमर, प्रोस्टेट कॅन्सर, तसेच ट्यूमर ट्युमर जसे पॅरानॅल्सिआमा आणि फ्रिओक्रोमोसाइटोमा यांचे निदान शक्य होते. शिवाय, हे निदान लागलेला ताप व इन्फ्लेमेटरी कंडिशन (दाहजन्य आजार) च्या निदानासाठीही उपयुक्त आहे. या सुविधेमुळे रुग्णांना उच्च प्रतीच्या निदान सेवेसाठी कुठेही प्रवास करण्याची गरज न पडता स्थानिक पातळीवरच उशीर न होता उपचार



मिळू शकतात. एओआय नागपूरचे न्युक्लिअर मेडिसिन कन्सल्टंट डॉ. रोहित काकडे यांनी याचे विलिनीकरण महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले, गॅलियम जनरेटर नागपूरमध्ये कॅन्सर इमेजिंगच्या दृष्टिकोनात क्रांती घडवत आहे. हे हाय-स्पेशालिटी इमेजिंग प्रदान करते, जे लवकर निदान, अचूक स्टेजिंग व उपचार प्रतिसादाच्या निरीक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे; विशेषतः प्रोस्टेट कॅन्सर आणि न्युरोएन्डोक्राइन ट्युमरसारख्या क्लिष्ट प्रकरणांमध्ये. तसेच, हे संसर्गजन्य व दाहजन्य आजाराने निदान करण्यातही उपयोगी ठरते, ज्यामुळे ऑन्कोलॉजीच्या पत्तीकडेही रुग्णसेवाचा मार्ग मोकळा होतो. एओआय नागपूरचे सेंट्रल ईस्ट रिजनचे झोन डायरेक्टर डॉ. हृषिकेश फाटे यांनी पुढे सांगितले, गॅलियम जनरेटरची सुरुवात हा एओआय नागपूरला एक अत्याधुनिक सुविधा असलेल्या सर्वसमावेशक कॅन्सर सेंटर म्हणून मजबूत करण्याचा एकरंगनीतिक टप्पा आहे. आमचे ध्येय म्हणजे नागपूर व मध्य भारतातील रुग्णांना त्यांच्या परिसरातच अत्याधुनिक निदान व उपचार उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना बाहेर कुठेही जावे लागू नये. अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट, नागपूर सतत नावीन्यपूर्ण सुविधा आणत आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात वेगवान कूट आहे, जेणेकरून संपूर्ण भारतातील रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय गुणवत्ता आणि काळजीवाहू सेवा मिळू शकेल.

सहा गावातील विद्यार्थ्यांना मिळाली चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती

नागपूर, ३ जून : शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत सुराबर्डी ग्रामपंचायतीजवळील कम्युनिटी हॉलमध्ये एकलव्य शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळा अदानी फाउंडेशनच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण होण्यास एक नवीन दिशा मिळाली. या कार्यक्रमात, आलेसुर, साहली, गोंडखेरी, कळंबी, सुराबर्डी आणि वडधामना या एकूण ६ गावांमधील २२ गुणवंत विद्यार्थ्यांना (१३ मुली आणि ९ मुले) ४,४२,८९९ रुपयांच्या शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये साहली आणि आलेसुर येथील २ विद्यार्थ्यांना ४०,००० रुपये, गोंडखेरी येथील ३ विद्यार्थ्यांना ७१,८५१ रुपये, कळंबी येथील ४ विद्यार्थ्यांना ७८,४९८ रुपये, सुराबर्डी येथील ८ विद्यार्थ्यांना १,६०,००० रुपये आणि वडधामना येथील ५ विद्यार्थ्यांना १२,५५० रुपये देण्यात आले. या शिष्यवृत्ती विशेषतः अशा शिक्षणासाठी दिल्या जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यास मदत होते, जेणेकरून गावातील मुले स्वतःवर विश्वास ठेवू शकतील आणि स्वतःच्या तसेच गावाच्या विकासात योगदान देऊ शकतील.

यावेळी सावनेरचे एसडीएम संपत खलारे, सुराबर्डीचे सरपंच कविता अंबटकर, कळंबीचे सरपंच विनोद भोयर, आलेसुर व साहलीचे सरपंच माला निकोसे, ग्रामपंचायत सदस्य मारुती खळतकर, अमोल आंबटकर, प्रवीणकुमार शिंदे, अदानी पॉवरचे महाव्यवस्थापक संपत कुमार, प्रेरणा एनजीओचे श्री. पचाकर, श्री. हिमांशू आणि श्री. अभिषेक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वेदांतूचा विद्यार्थी दक्षने पटकावला कर्नाटकात प्रथम क्रमांक आणि जेईई अँडव्हायस २०२५ मध्ये एआयआर १५

नागपूर, ३ जून : वेदांतू या जेईई तयारीसाठीच्या भारतातील आघाडीच्या शैक्षणिक व्यासपीठांने अत्यंत अभिमानाने जेईई अँडव्हायस २०२५ मधील त्यांच्या विद्यार्थ्यांची अप्रतिम कामगिरी जाहीर केली आहे. दारूबाई अव्वल क्रमांक आणि सातत्याने चांगल्या निकालांसोबतच यंदाही वेदांतूने उच्च दर्जाचे, वैयक्तिक आणि परिणामांवर भर देणारे शिक्षण देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.

लक्षणीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बॅंगळुरूच्या दक्ष गणितशास्त्रात पूर्ण १२० गुण आणि ऑल इंडिया रँक १५ मिळवत कर्नाटक राज्यात १ क्रमांक मिळवला आहे.

वेदांतूच्या ३ वर्षांच्या लॉग टर्म बॅचचा असलेल्या दक्षने अखंड शिस्त, चिकाटी आणि या शिक्षण पद्धतीवर दाखवलेला विश्वास खरेच प्रेरणादायी आहे. वेदांतू कुटुंबासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे गोवळपूरमधील प्रखर सिंग. लॉग टर्म बॅचचा विद्यार्थी असलेल्या प्रखरने एआयआर १२ मिळवला आहे. ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करत प्रचंड मेहनत, लवचिकता आणि तज्ज्ञांच्या

मार्गदर्शनामुळे त्याने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. हे यश इतक्यापुरतेच मर्यादित नाही. वेदांतूच्या विद्यार्थ्यांनी दमदार, सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यात ८ विद्यार्थ्यांनी टॉप १०० मध्ये, २० टॉप ५०० मध्ये आणि ८३ टॉप ५,००० मध्ये स्थान मिळवले आहे - ही वेदांतूच्या वैयक्तिकृत, परिणाम-आधारित शिक्षण पद्धतीच्या यशाची पावती आहे.

यशस्वी होताना पाहणे हे मनाला स्पर्श करणारे आणि उत्साहवर्धक आहे, असे वेदांतूचे सह-संस्थापक आणि शैक्षणिक प्रमुख आनंद प्रकाश म्हणाले. प्रत्येक रँकमागे चिकाटी, विश्वास आणि हुशारी, कठोर परिश्रमाची कहाणी आहे हे जाणून घेणे या यशाला आणखी खास बनवते. या निकालातून आत्मचा शैक्षणिक पद्धतीचे महत्त्व प्रामाण्येने दिसते. आम्ही वैयक्तिकृत समर्थन, व्यापक अभ्यास ससाधने आणि उत्कट मार्गदर्शन यांची एकत्रित जोड देऊन प्रभावी पद्धत निर्माण केली आहे. हा क्षण शक्य करणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांचे अभिनंदन.

कॅरेटलेनने 'रनवे' लाँच केले: पहिले फाईन ज्वेलरी कलेक्शन



मुंबई, ३ जून : टाटाची उपकंपनी असलेल्या कॅरेटलेनने अलीकडेच एक नवे, क्रांतिकारी ज्वेलरी कलेक्शन लाँच केले - 'रनवे'. विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांचा उत्साह, महत्त्वाकांक्षा आणि सौंदर्याचा सन्मान यामध्ये करण्यात आला आहे. या लाँचवेअर कॅरेटलेन हा पहिला भारतीय दागिने ब्रँड बनला आहे जो आकाशात आपले कौशल्य दाखवणाऱ्या अग्रगण्य महिलांचा सन्मान करत आहे. कॅरेटलेनने मुंबईमधील वांद्रे येथील त्यांच्या सिनेचर स्टोअरमध्ये ब्रँडने एका भव्य विशेष कलेक्शन प्रिव्ह्यू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वास्तविक जीवनातील केबिन क्रूंना यासाठी विशेष आमंत्रित केले होते. अभिनेत्री, राजकारणी आणि साहसप्रेमी गुल पनाग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली. त्या स्वतः देखील एक परवानाधारक खाजगी पायलट आहेत. कॅरेटलेनचे एमडी श्री. सौमन भौमिक म्हणाले, भारतातील विमान वाहतूक हा जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्याकडे महिला पायलटची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या काळापासून, विमान वाहतूक कर्मचारी स्टायलचे आणि उद्योगमुख, आधुनिक भारताचे प्रतीक मानले जात आहेत. विचारपूर्वक डिझाइन केलेले हे कलेक्शन दरोज आपले आकाश सुरक्षित, अधिकाधिक चांगले आणि स्मार्ट बनवणाऱ्या धाडसी महिलांना सन्मानित करते.

गुल पनाग म्हणाल्या, या कलेक्शनने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. विमान वाहतूकीने मला पंख दिले आणि आता असे दागिने आहेत जे या भावनेला इतक्या स्टायलिश आणि शारवत पद्धतीने साजरे करतात. हे कलेक्शन विमान उड्डाण प्रेमींसाठी परिपूर्ण आहे. उड्डाणापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे स्टायलमध्ये उड्डाण करणे ही आहे!

विमान वाहतूक, प्रवास आणि अशा अनोख्या डिझाइनमध्ये रस असलेले ग्राहक www.caratlane.com वर ऑनलाइन किंवा भारतातील निवडक स्टोअरमध्ये हे कलेक्शन पाहू शकतात.

कलाकारांनी दूधासंदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा दिला



मुंबई, ३ जून : वर्ल्ड मिल्क दे पोषणाचा पॉवरहाऊस आणि घराघरांमध्ये असणाऱ्या दूधाच्या पौष्टिकतेला साजरे करतो. बालपणीच्या आठवणींपासून दैनंदिन आरोग्य नित्यक्रमांपर्यंत दूध नेहमी आपल्या आहारातील लोकप्रिय भाग राहिले आहे. या दिनांमिनि एण्ड टीव्ही कलाकारांनी दूधाप्रती त्यांच्या आवडीबाबत, तसेच या पौष्टिक पेयाला देणाऱ्या अद्वितीय ट्रिस्ट्सबाबत सांगितले. हे कलाकार आहेत गीतांजली मिश्रा (राजेश, 'हप्पू की उलटन पलटन') आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, 'भाबीजी घर पर है'). मालिका 'हप्पू की उलटन पलटन' मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, 'मी आरोग्यदायी फायद्यांसह कम्फर्टसाठी दरोज दूध पिते. मी दूधाला स्पेशल ट्रिस्ट देत केशर बदाम मसाला दूध बनवते. मी रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवते, त्यानंतर त्यांची पेस्ट तयार करते आणि त्यासोबत केशर, वेलची व पिस्ताचे तुकडे घालत दूध गरम करते. हे स्वादिष्ट असण्यासोबत पौष्टिक आहे, ज्यामुळे दिवसभर शर्टिंगनंतर या दूधाचा आस्वाद घेतल्यानंतर छान वाटते. मी लहानपणापासून हे दूध पित आहे आणि आजही या दूधाचा आस्वाद घेत आहे. या दूधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते त्वचेसाठी उत्तम आहे, त्यामधून ऊर्जा मिळते आणि एकूण आरोग्य उत्तम राहते. या ट्रिस्ट्ससह दूधाचा आस्वाद घेणे माझे सिग्रेट ब्यूटी रुटिना आहे.' मालिका 'भाबीजी घर पर है' मधील रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, 'शिमला मधील डोंगराळ भागामधून असल्यामुळे गरमागरम दूध नेहमी माझ्या नित्यक्रमाचे भाग राहिले आहे, विशेषतः हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी गरमागरम दूध प्यायचे. माझे अद्वितीय ट्रिस्ट म्हणजे दूधामध्ये थोडी हळद, फिन्टगरम दालचिनी आणि एक चमचा गूळ टाकतो. हे 'हळदीचे दूध' आरोग्यदायी व रोगप्रतिकारशक्ती वाढणारे आहे, तसेच माझ्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देखील देते. मला आठवते, मी माझ्या भावंडांसोबत रजाईमध्ये बसायचे आणि आईने बनवलेल्या या दूधाचा आस्वाद घ्यायचे. आजही हे पेय मला जुन्या आठवणींचे स्मरण करून देते आणि मला उत्साहित होण्यास मदत करते. माझ्यासाठी दूध पोषणापेक्षा अधिक आहे. ते परंपरागत, कम्फर्ट असण्यासोबत नेहमी मला घराची आठवण करून देते.'

शब्दकोडे क्रमांक २१२८

१	२	३	४	५	६	७	८	९
		१०			११		१२	
१३				१४		१५		
		१६	१७		१८		१९	२०
२१			२२		२३	२४		
		२५			२६	२७		२९
		३०		३१		३२		
३३	३४		३५		३६	३७	३८	
	३९			४०			४१	४२
४३		४४		४५		४६	४७	
४८		४९	५०		५१			५२
		५४		५५		५६	५७	
५८	५९			६०		६१		
	६२		६४			६६	६७	
६८		६९			७०	७१		

- ७१) खिडकी
उभे शब्द :-
२) एक क्षार
३) प्रतिकूल मत, समीक्षा
४) कुरसलीप्रमाणे
५) जाणेच्या विरुद्ध
६) तात्त्विक, एकरूप
७) केसांना लावण्याचा रंग
८) मंडणाळ
९) मंत्रिमंडळ
११) राणीचा नवरा
१४) छोटा, सान
१५) कल्लोळ, आरडाओरडा
१७) सावधानता
१९) सडपातळ
२०) सरकारी नियम
२१) गजवदन
२३) कणीदार पीठ
२५) पवित्र
२७) फैजण
२९) रमणारा, आसक्त
३०) पुष्कळ
३२) रिकामपण, उसाचे पीक
३४) अरण्यावास
३५) रंग
३६) अनाथ
३७) धोकादायक
- ३८) मांडणी
४०) दवाजा
४२) रथ तयार करणारा, सुतार
४३) अर्धा
४४) किरकिर, त्रास, बडबड
४५) फूल, पुष्प
४७) एक रत्न
५०) मनाचा ओढा
५१) पायजमा
५३) ओंजळभर
५४) आलेले, ***
५५) दिनांक
५६) मसाल्यातील, विड्यातील एक पदार्थ
५९) इमारतीच्या पायात भरण्याचा दगड
६१) उद्याच्या नंतरचा दिवस
६३) नूतन
६४) परग, मातीचा कण
६५) सांज
६६) नंतर
६७) छाती

मागील शब्दकोडाचे उत्तर															
क	ख	ग	घ	ङ	च	ज	झ	ट	ठ	ड	ढ	ण	त	थ	द
न	प	फ	ब	भ	म	य	र	ल	व	श	ष	स	ह	ळ	फ
ब	र	क	र	झ	प	र	झ	प	र	झ	प	र	झ	प	र
लो	दि	न			म	ज	या	नी	भ						
वा	क	झ	क	न	न	न	न	न	न	न	न	न	न	न	न
स	द	ब	द	बा	व	त	न	दा	र						
ब	ल	य	र	ह	ड	ल	म	दा	द	दा	द	दा	द	दा	द
च	म	त	ति	क	ट	अ	क	ल	न	त					
पू	न	व	रा	ह	के	र	झी			हि	च				
वा	त	क	त	र	न	सा	ब	व	श	न	ची				
स	गे	ब	र	ग	त	थ	बा	क	त	न					
ज	न	नि	झ	त	र	त	री	क	त	क					
स	स	म	स	म	न	ड	ना	स	ति						
स	हा	ज	धा	र	क	श	ही	म	म	ता					
स	र	ह	र	सा	लो	सा	स	पा	र	घ					

- आडवे शब्द :-**
- १) शिकस्त करून कंटाळणे
६) रस्ता
१०) त्राणे
११) सीतापती
१२) किंचित छोटा
१३) जंगलाला लागलेली आग
१४) अफवा
१६) च्या प्रमाणे
१८) सदोदित
१९) मंत्रिमंडळ
२१) आवश्यकता, नड
२२) धनको, कर्ज देणारा
२४) रोख रक्कम
२५) शिकार
- २६) बडबड्या
२८) दरोडेखोरांचा नायक
३०) किंमत, निष्ठा
३१) डोंगर, पर्वत
३२) छोटी वस्ती
३३) बर-वधू
३७) करिण, त्रासदायक
३९) आकाश
४०) काडीमोड
४१) पाय
४३) दूर करणारा (रोग वगैरे)
४५) मुक्ता
४६) चंद्र
४८) माहिना

- ४९) पर्वताचा उंच तुटलेला कडा
५१) च्या शिवाय
५२) फळाची फोड
५४) ग्रहण करणे, जाणे
५५) पत्रातील ता क
५७) बसुंधरा
५८) किंचित कडू चव
६०) देह
६२) बगळा
६३) पुरुष
६५) चकाकणारा पांढरा दाड
६८) नष्ट होणारे, नाशिवंत
६९) अवास्तव
७०) चालू काळात

राशीभविष्य

मेघ : मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि निसर्गमय ठिकाणी वेळ घालवणे फायद्याचे ठरेल. जीवनसाथीमुळे घरात आनंदी वातावरण राहील. रोजगाराची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : नवीन कल्पनांसह विशेष काम सुरू कराल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना नव्या नोकरीची संधी मिळेल. प्रवेसाचे योग संभवतात. कुटुंबासोबत रमणीय स्थळी जाण्याची योजना आखाल.

सिंह : आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. संगीताकडे ओढा राहील. एखाद्या शोभनेचे गाण्याची अपेक्षित संधी मिळाल्याने खूप आनंदी असेल. घरात संततीरुपी लक्ष्मीचे आगमन होईल.

कर्क : सामाजिक आणि राजकीय कार्यात मन लागेल. आर्थिक बाजू सुधारेल. राजकारणातील व्यक्तींचा प्रभाव वाढेल. व्यवसायात दुपट लाभाला योग संभवतो. मालमत्ता खरेदीसाठी आई-वडिलांचा सल्ला घ्या.

सिंह : आज तुम्हाला पेस मिळतील. वडिलांच्या आर्थिक मदतीने कामातील कोणताही महत्वाचा अडथळा दूर होईल. व्यवसायात कोणताही नवीन प्रकल्प फायदेशीर ठरेल.

मीन : आज प्रेम प्रकरणात अचानक नवीन वळण येऊ शकते. बोलव्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदाराकडून सकारात्मक पाठिंबा वाढेल. वाहन चालविताना काळजी घ्या.

खामगाव

(बुलडाणा)

पान ६

थोडक्यात

खामगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी संजय बगाडे यांची नियुक्ती



खामगाव - खामगाव राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या खामगाव तालुका अध्यक्ष पदी ओबीसी नेते संजय बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बगाडे गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काम करत आहे. त्यांनी आता पर्यंत ओबीसी विभागात काम केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी वेळोवेळी पर्यंत केले आहे. आता पर्यंत त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवा वर्ग नी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. याचीच दखल घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बुलडाणा जिल्हाअध्यक्ष रेखा ताई खेडेकर यांनी आपल्या पत्राद्वारे बगाडे यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती हे पक्ष वाढवण्यासाठी, सघटन बजबुत करण्यासाठी केली आहे. या नियुक्ती मुळे संजय बगाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोकवर्गणीतून नदीचे खोलीकरण

जळगाव जामोद - पाणी आडवा पाणी जिरवा याकरिता उथळ झालेल्या नद्यांचे खोलीकरण करून पूर आल्यानंतर गावात शिरणारे पाणी थांबवण्याकरिता तसेच खोल गेलेली जमिनीतील पाण्याची पातळी सुधारण्याकरिता पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवण्याचे स्तुत्य कार्य लोकवर्गणीतून तालुक्यातील सावरगाव येथील नागरिकांनी सुरू केले. या या उपक्रमास तहसीलदार पवन पाटील यांनी ३ जून रोजी भेट देऊन गावकऱ्यांना उत्साहीत केले. सावरगाव येथे व्हाट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून गावकऱ्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी मधून सुरू असलेल्या नदीखोलीकरण करण्याच्या उपक्रमाला भेट दिली. यावेळी तहसीलदार साहेब यांनी अतिवृष्टीमुळे नदीपात्राचे झालेले सपाटीकरण त्यामुळे गावात शिरणारे नदीचे पाणी यासारख्या समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या. तसेच लोकवर्गणीतून सुरू असलेल्या नदीखोलीकरण या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांना नदी खोलीकरण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन केले.

महेश नवमी निमित्त आरोग्य शिबिर

लोणार - माहेश्वरी समाज आणि माहेश्वरी युवा संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली, १ जून रोजी येथील डॉ. राजेश मुंदडा, डॉ. सोनाली मुंदडा, डॉ. जगदीश मानधने, डॉ. विशाल कोठारी, डॉ. रजत मानधने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा हॉस्पिटल, बस स्टँड चौक येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. समाधान मुंडे (ऑर्थोपेडिक एमएस) संभाजीनगर यांनी डॉ. सतीश सावंत (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांच्यासह समाजाच्या डॉक्टरांनी शिबिरात सेवा बजावली. भगवान महेशच्या पूजेसह आणि पाहुण्यांचे स्वागत करून शिबिराची सुरुवात झाली. शिबिरात संधिवाताच्या एकूण २५ रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आणि हृदयरोगाच्या १० रुग्णांची तपासणी करण्यात आली. दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी युवा जिल्हा सहसचिव रमेश मुंदडा, तहसील संघटनेचे सचिव संजय काबरा, तहसील युवक अध्यक्ष मोतीलाल गांधी, सचिव आनंद तोष्णीवाल, शहर युवक अध्यक्ष मुकुंद बाहेती, सचिव मयूर तोष्णीवाल, डॉ. राजेश मुंदडा, डॉ. सोनाली मुंदडा, डॉ. जगदीश मानधने, श्रीनिवास मुंदडा, डॉ. विशाल कोठारी, डॉ. रजत मानधने, सुभाष तोष्णीवाल, महिला संघटन व युवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर, अकोला रेफर

खामगाव - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास येथील टीएमसी यार्ड नजीक घडली. येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी रफिक निम्सरुवाले हे काल रात्री बाळापूर नाका येथे ड्युटीवर होते. दरम्यान पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते तेथून दुचाकीने घरी जात होते. दरम्यान बाळापूर फैल नजीक आलेल्या टीएमसी यार्ड नजीक भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात रफिक निम्सरुवाले हे गंभीरित्या जखमी झाले. यावेळी काही नागरिकांनी त्यांना त्वरित खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.

दुचाकींची आमोरासमोर धडक, युवक गंभीर

खामगाव - शेगाव रस्त्यावर जयपूर लांडेनजीकच्या उड्डाणपुलाजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर धडक होऊन एक युवक गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना १ जून रोजी घडली. अपघातातील जखमीस अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सुटाळा खु. येथील शिवम रामेश्वर दुतोंडे हा त्यांच्या एमएच-५६-०९६२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना जयपूर लांडे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्र. एमएच-१९, डीआर ०७६६ च्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शिवम याला गंभीर दुखापत झाली. याबाबत शिवम यांचे चुलत भाऊ प्रतीक बाळकृष्ण दुतोंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ईदनिमित्त शांतता समितीची खामगावात बैठक

सलोखा कायम ठेवून ईद साजरी करा-एसपी निलेश तांबे



खामगाव (का.प्र.) - धार्मिक आणिजातीय सलोखा वृद्धीगत करण्यासाठी सर्वांनी आपल्या धर्माप्रमाणे उत्सव साजरे केले पाहिजेत, येणारी ईद देखील जातीय सलोखा कायम राहिल, या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे नवीन एसपी

निलेश तांबे यांनी केले. खामगाव येथील उपविभागाच्या सर्व पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. निलेश तांबे पुढे म्हणाले की, नागरिकांनी सण-उत्सव

एकता आणि अखंडतेने साजरे करावेत, आयोजित सभेत अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनिल पाटील, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. सोनकुळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी

शांतता समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी उत्तर देवून समाधान केले. कार्यक्रम माची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमामे संचालन शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांनी मानले. या शांतता सभेला खामगाव शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव, विभागाचे सर्व पोलिस अधिकारी, पत्रकार व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावली सेवा प्रकल्पाचा नवा उपक्रम

भारतीय वंशाच्या बियाणांचे वारकऱ्यांना वाटप

शेगाव (महासागर प्रतिनिधी) - श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सावली सेवा प्रकल्पाच्या वतीने भारतीय वंशाच्या बियाणांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी कागदाच्या पॅकेटमध्ये बियाणे बंद करून वारकऱ्याला देण्यात आले.

ज्यावेळेस वारकरी गाव शिवारा बाहेर जातील तेव्हा त्यांनी सदर पॅकेट फेकून जरी दिले तरी पाऊस पडल्यानंतर त्या कागदाचे विघटन होऊन त्या बियाण्यांना अंकुर फुटतील आणि निसर्गात संवर्धनात आपला खारीचा वाटा लागेल हा उद्देश सावली सेवा प्रकल्पाचा या मागचा आहे. सदर उपक्रमामध्ये सावली सेवा प्रकल्पातील सर्व सदस्यांनी महत्वाच्या भूमिका बजावली. अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम पार पडला. उपक्रमाचे यशस्वितेसाठी प्रकल्पातील पवन देशमुख, गजानन मुंडे, अर्जुन शेगोकार, अँड. निलेश शेगोकार, दिलीप देशमुख, नरेंद्र लांबे यांनी मेहनत घेतली. निसर्ग संवर्धनात प्रत्येकाने आपला वाटा द्यावा निसर्ग आपल्याला आपल्याला जगवतो तसे निसर्गाला वाचविणे आपले कर्तव्य आहे असा संदेश या माध्यमातून सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी दिला.

गुरूवारचा गुरांचा बाजार बंद ठेवावा

विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे कृउबासला निवेदन

खामगाव (का.प्र.) - विहिप बजरंग दलाच्या वतीने आज ३ जून २५ रोजी कृउबास सभापती व सचिव यांना निवेदन देण्यात आले.



त्यामध्ये नमुद केले आहे की, राज्यात ७ जून २५ रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कुर्बानी देण्यात येते. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ३ जून ते ८ जून २५ या कालावधीत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरणा नाली, याची दक्षता घेण्याबाबत

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे अध्यक्ष यांनी आदेश दिले आहेत. या अनुषंगाने खामगाव कृउबास आवारात गुरूवार ५ जून २५ रोजी गुरांचा बाजार बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी

निवेदनात केली आहे. निवेदनावर गणेश परदेशी, सनी शिंदे, गजानन धोरण, पवन माळवदे, सचिन चांदूरकर, सुनिल जवंजाळ, अमोल जोशी, रोशन जाधव यांच्या सहा आहेत.

दिव्यांग तपासणी शिबिरात १५० रुग्णांचा सहभाग



शेगाव (महासागर प्रतिनिधी) - गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयमध्ये दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग केंद्रामार्फत व राष्ट्रीय योजना अंतर्गत वयश्री व्यक्तींना तालुका कृत्रिम अवयव व साधने पुरविण्याकरिता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये १५० रुग्णांनी सहभागी होऊन आपली तपासणी करून घेतली. या शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद सर्व दिव्यांग प्रवर्गातील बांधवांनी दिला. यामध्ये प्रौढ नागरिक अंध अश्यात मूकबाधिर कर्णबाधिर

अस्थिव्यंग सीपी व बहु विकलांग मतिमंदत्व अशा सर्व प्रवर्गातील बांधवांनी तपासणी करिता सहभाग घेतला व शिबिराकरता एकूण १५० दिव्यांग बांधव हजर झाले होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्ध महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तथा गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयचे सचिव गजानन वाघ महाराज यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जयश्री गीते ह्या होत्या. तसेच गजानन वाघ महाराज यांनी शासनाच्या

कृत्रिम अवयव साधनसामग्रीचा लाभ हा प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याकरिता माझ्याकडून जे काही दिव्यांगांच्या शिबिराला लागेल ती मदत वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेल, अशी त्यांनी स्वाही दिली. व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलीम को संचालक सदस्य डॉ. रामसिंग अक्षय मोरे व त्यांची टीम तसेच बुलडाणा येथील अलीम को चे सदस्य मयूर वर्मा तसेच नितेश शहा यांनी दिव्यांगांच्या तपासणीसंबंधी माहिती देण्यात आली. या सर्व दिव्यांगांना प्रत्येक प्रवर्गाच्या खोलीमध्ये जाऊन त्यांची नोंद व प्रमाणपत्र तपासणी करून नंतर डॉक्टरांकडून तपासणी करून ऑनलाईन फॉर्म भरणे घेण्यात आले. याकरिता श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.

शेगाव स्थानकावर स्टील प्लेट गर्डरचे यशस्वी लॉंचिंग

शेगाव (महासागर प्रतिनिधी) - येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन पादचारी पुलाचे उभारणीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ता. २ जून रोजी पूर्ण करण्यात आला. या पुलासाठी आवश्यक असलेले ११ स्टील प्लेट गर्डर्सचे लॉंचिंग यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.



हा नवीन पादचारी पूल १२ मीटर रुंद असून, दोन्ही प्लॅटफॉर्म जोडणारा आणि प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व अडथळाविरहित प्रवेश प्रदान करणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. हे काम २०० मेट्रिक टन क्षमतेच्या रोट क्रेनच्या सहाय्याने कौशल्यपूर्वक आणि

नव्या पादचारी पुलामुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही प्लॅटफॉर्मवर जलद, सुरक्षित आणि सहज प्रवेश मिळणार असून, गर्दीचे व्यवस्थापन देखील अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना या पुलाचा मोठा लाभ होणार आहे.

जैविक निविष्टांची निर्मिती व वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बुलडाणा (जिमाका) - खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक निविष्टा बनवून त्याचा वापर पिकासाठी करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले. राज्य पुरुस्कृत कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी वाढ विकास योजनेंतर्गत बांधावर जैविक लॅब प्रयोगशाळा उभारण्यात आले आहेत. खरीप हंगाम सन २०२५-२६ च्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर जैविक लॅबमार्फत सोयाबीन, तूर,

उडीद, मूंग, अशा विविध पिकाना ट्रायकोड्रामा, विविध जैविक सप्तधान्य स्लरी, गांठूळखत, ग्रॅन्यूल खत, हार्मिक अँसिड दशपर्णीअर्क यासारख्या निविष्टा तयार केल्या जातात. आजच्या शेती पद्धतीत बहुतांश शेती रासायनिक पद्धतीने सुरू आहे. नैसर्गिक किंवा जैविक सेंद्रिय निविष्टाचा वापर नियातक्षम पिकांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे रासायनिक निविष्टाचा वापर कमी करून

नैसर्गिक निविष्टाची वापर करणे काळाची गरज आहे. शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, मातीची सुपीकता जपण्यासाठी रासायनिक निविष्टाचा वापर कमी करून जैविक सेंद्रिय शेतीवर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेत वाढ होवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तरी शेतकऱ्यांनी जैविक निविष्टाची निर्मिती करून त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान

खामगाव पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

खामगाव - शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत चाललेली आहे. कमी होत चाललेली संख्या रोखण्यासाठी खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या शैक्षणिक सत्र २०२५ - २६ मध्ये वाढावी यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न केले आणि मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत १५ तसेच २५% विद्यार्थी संख्या वाढविणाऱ्या त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. खामगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आजपर्यंत असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला नव्हता परंतु यंदा प्रथमच हा उपक्रम खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी एस राजपूत व गटशिक्षणाधिकारी जी डी गायकवाड यांच्या संकल्पनेने राबविण्यात येत आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी ६ ते १५ जून या कालावधीत गृहभेटी देऊन जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम सहली क्रीडा स्पर्धा ई लर्निंग सुविधा मध्यान भोजन योजना विविध शिष्यवृत्ती दिव्यांग मुलांचे विविध भत्ते दिव्यांग मुलांचे विविध उपक्रम मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वाटप यासारखे राबविण्यात येणाऱ्या समान की माहिती पालकांना द्यावी जेणेकरून विद्यार्थी संख्या मदत होईल आता या विशेष मोहिमेचा जिल्हा परिषद शाळांना किती फायदा होतो हे शाळा सुरू झाल्यानंतर दिसून येणार आहे.

खामगाव (का.प्र.) - खामगाव-शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत चाललेली आहे. कमी होत चाललेली संख्या रोखण्यासाठी खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या शैक्षणिक सत्र २०२५ - २६ मध्ये वाढावी यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न केले आणि मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत १५ तसेच २५% विद्यार्थी संख्या वाढविणाऱ्या त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. खामगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आजपर्यंत असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला नव्हता परंतु यंदा प्रथमच हा उपक्रम खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी एस राजपूत व गटशिक्षणाधिकारी जी डी गायकवाड यांच्या संकल्पनेने राबविण्यात येत आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी ६ ते १५ जून या कालावधीत गृहभेटी देऊन जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम सहली क्रीडा स्पर्धा ई लर्निंग सुविधा मध्यान भोजन योजना विविध शिष्यवृत्ती दिव्यांग मुलांचे विविध भत्ते दिव्यांग मुलांचे विविध उपक्रम मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वाटप यासारखे राबविण्यात येणाऱ्या समान की माहिती पालकांना द्यावी जेणेकरून विद्यार्थी संख्या मदत होईल आता या विशेष मोहिमेचा जिल्हा परिषद शाळांना किती फायदा होतो हे शाळा सुरू झाल्यानंतर दिसून येणार आहे.

जाहीर नोटीस

विद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब क.स्तर कोर्ट संग्रामपूर यांचे न्यायालय एम.जे.सी.नं. / २०२५
ने. ता १६/२०२५
अर्जदाराविरता :- अॅड. विक्रम वायदे

नो. नं १७६,३५१०१७
अवकाश नाम्देव शिंदे व्हा अं. ५० वर्षे पंधरा मुजरी
क्र. नोटी ता. संग्रामपूर जि.बुलडाणा
- विलुद - नैराक्षर :- कुणीही नाही.
अर्ज:- मुई रेणुलसन अॅट १८२७ वे क्लम २ (अ) अन्ये वारस प्रमाणपत्र मिळणे बाबत.
य जाहीर नोटीसद्वारे सर्वांना कळविण्यात येते की, वर नमुद अर्जदाराने केलेल्या त्यांच्या आई वधनानुसार मयत नर्मद नाम्देव शिंदे यांचा मृत्यू मंजे कोद्री ता. संग्रामपूर जि.बुलडाणा मृत्यु दि. ३०/०६/२०२३ रोजी झाला आहे. तसेच त्यांची वधिल नामे नाम्देव धनसा शिंदे यांचे मृत्यु मंजे कोद्री ता. संग्रामपूर जि.बुलडाणा येथे मृत्यु दि. ०९/०५/१९८६ रोजी मयत झाले असुन सदर अर्जदारील नमुद अर्जदर हेच मयत नर्मद नाम्देव शिंदे व नाम्देव धनसा शिंदे यांचे कायदेशीर वारस आहे. या व्यतीरिक्त त्यांना कुणीही वारस नाहीत. त्यांचे वारस दारिद्र्याकारिता तसेच त्याच्या नामे वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवण्याविरता नमुद प्रकण शि. न्यायलयात दाखल केले आहे. त्याअर्थी सर्वत्र लोबचना सुचि कल्पयत येते की, अर्जदाराने दाखल केलेल्या वास्तो, प्रमाणपत्र देखभरबत तुणावीही हकत आशे, उगार, असत्यास प्रकणगत लेखी रक्कमत दि.१५/२०२५ रोजी दिक सनकोळी ११.०० वाजे परतेतो या न्यायालयात सदर कायवात. अशी कोणीही हकत, आशेप, उगार प्राप्त न झाल्यास वरील प्रकणगत अर्जदर यांना त्याच्या नामे वारस प्रमाणपत्र देण्यात येईल. अजर दि. २/६/२०२५ रोजी माझ्या सह्बने व न्यायालयाच्या शिष्ययासह दिली आहे.
(विक्रम)

आदेशावरून सत्य्यक अतिशय दिवाणी न्यायाधिश क.स्तर कोर्ट संग्रामपूर जि.बुलडाणा

मोठ्या निवडणुकीत कट्टर विरोधक, इकडे मात्र हातमिळवणी...

खरेदी विक्री संध्यात भाजपा - काँग्रेस एकत्र

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. ३ :

राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. परंतु स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची युती होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात काँग्रेस-भाजप युती झाली. या युतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा पराभव केला. राज्यात भाजप आणि काँग्रेस कट्टर विरोधक असलेले हे

दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजप आणि काँग्रेसने नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संध्याची निवडणूक पॅनल तयार करून लढवली. मौदा खरेदी विक्री संध्याच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीचे पॅनल निवडून आले. या पॅनलने एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी त्यांचे पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. परंतु त्यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.



अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पराभव

काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनलचे सर्व १३ उमेदवार

निवडून आणले आहेत. बाबा गुजर यांची अजित पवार यांच्याकडे तक्रार

जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी यासंदर्भात थेट अजीत पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. ते म्हणाले की, माजी आमदार

टेकचंद सावकर आणि सुनील केदार यांनी भ्रष्ट युती केली. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून आम्ही टेकचंद सावकर यांच्याशी बोलणी केली. आमची युती झाली होती. फामं भरण्यापर्यंत आम्ही एकत्र होतो. पण त्यांनी अचानक आम्हाला धोका दिला. महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता टेकचंद सावकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी बाबा गुजर यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात भाजप नेते आता काय भूमिका घेणार, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस नेत्याच्या भावाचा खून

■ महासागर प्रतिनिधी

अकोला, दि. ३ :

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल यांची अज्ञात कारणातून निघूण हत्या करण्यात आली आहे. अकोला शहरातील रणपिसे नगर परिसरात ही

धक्कादायक घटना घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय कौसल हे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महेंद्र पवार याला अटक केली आहे. महेंद्र पवार याची गुन्हेगारीची पाश्र्वभूमी आहे. तो याआधी देखील गंभीर गुन्ह्यात सहभागी राहिलेला आहे. त्याने याआधी एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. या प्रकरणात त्याला तुरुंगवासही झाला होता. आता तो सध्या जामिनावर बाहेर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारने



धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांचा छातीवर आणि डोक्यावर वार करत त्यांचा जागीच खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे. या हत्येमागे काही वर्षांपूर्वीचा वैयक्तिक वाद असल्याची चर्चा आहे. मोरेकरी महेंद्र पवार आणि संजय कौसल हे दोघेही रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. दरम्यान, या घटनेमुळे अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासमोर शहरासह अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे,

मे महिन्याचा हप्ता लवकरच

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३ :

महाराष्ट्रातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनाचे मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार आहे, असे स्पष्ट करत महिलांना दिलासा दिला आहे. अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत आढळले होते की काही सरकारी महिला कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा लाभार्थींना तात्पुरता लाभ थांबवण्यात आला होता. तरीही, सर्व पात्र महिलांना हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केल्याने लाखो महिलांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार पौर्णिमेला लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

२६५२ महिला कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. शासन निर्णयात स्पष्ट नमुद असूनही, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, तरीही संवैधित महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून अनधिकृतपणे पैसे उचलल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाल्या.

महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या बैठकीसंदर्भात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहीना निर्मात करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजना



मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३ :

घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलमध्ये एका व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी (३८) असे आहे.

ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेच्या वेळी आर सिटी मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आर सिटी मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. थोड्यावेळातच सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला लॉबीत एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. त्या तरुणाचे डोकें फुटले होते आणि त्यामधून रक्तस्राव सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

दीपक हा आई-वडील, पत्नी आणि मुलासह राहत होता. सध्या त्याचा मुलगा कळमध्ये मामाच्या घरी शिक्षण घेत आहे. दीपकचे लहानपणापासूनच मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. तो झटपट पैसा कमविण्याच्या नादात अनेक आर्थिक फसवणुकीत अडकला होता. दहा वर्षांपूर्वी बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटक, तसेच कर्ज घोटाळ्यांतही त्याचा सहभाग होता, असे उघड झाले आहे.

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. ३ :

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी आणी तालुक्यातील दाभडी गावात चाय पे चर्चा हा इव्हेंट घेतला. यावेळी त्यांनी भाजप सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासोबतच हमीभावासह अनेक आश्वासने दिली.

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही. त्यांना या आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण करून देण्यासाठीच काँग्रेसने दाभडी येथे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचे आयोजन केले, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

आणी तालुक्यातील दाभडी येथे काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी शेतकरी सन्मान पदयात्रेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर-आणीच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पूरे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या स्वयंलालखे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आदी उपस्थित होते. दाभडी येथील पुरातन ओंकारेश्वर मंदिरातून या पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेत असंख्य काँग्रेस



कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, नेते व सामान्य नागरिक सहभागी झाले होते. दाभडी येथून निघालेली ही पदयात्रा १० किलोमीटरवर असलेल्या आणी येथे पोहोचणार आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या पदयात्रेचा समारोप आणि शेतकरी मेळावा होणार आहे.

दाभडी येथे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याचाय पे चर्चा झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली. प्रत्यक्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तसेच जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा महायुतीने केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी तर दूरच, खत, बियाणे, औषधांचे भाव बेसुमार वाढवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा वाढले, याकडे काँग्रेस नेत्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, सकसकट पीकविमा, मोफत वीज, आदी महत्वाच्या मागण्या या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आल्या. पदयात्रेत काँग्रेसचे आजी, माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाडी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात आणि एखाद्या व्यक्तीला एकदा असा एखादा छंद जडला की ती व्यक्ती छंदासाठी काहीही करू शकते. असाच एक छंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल मधील युवक ओंकार कदम याने जोपासला आहे.

ओंकारला नाणी जमा करण्याचा छंद आहे. हा छंद त्याला लहानपणापासून जडला होता. तो छंद त्याने आजपर्यंत जोपासला आहे. त्यासाठी ओंकारने आपल्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटेसे संग्रहालय सुरू केले आहे, ज्यामध्ये त्याने तब्बल १८५ देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी आणि इसवीसन ३०२ च्या शतकापासून अनेक भारतीय

सम्राटांनी आपापल्या काळात चालवत आणलेली नाणी जोपासली आहेत आणि त्याचा इतिहासही सुंदर मांडला आहे. ओंकार हा पदवीधर झालेला असून त्याचे स्वतःचे किराणा मालाचे दुकान आहे. आपल्या या व्यवसायाचा व्याप सांभाळत असतानाच ओंकारने आठवीपासून नाणी आणि नोटा जमविण्याचा छंद जोपासला आहे. त्याच्या या छंदाचे आज एका संग्रहालयात रुपांतर

: मुलखावेगळी माणसं : कोकणातील ओंकारचा नाणी जमविण्याचा आगळा छंद



लोकमानस

झालेले आहे. ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्याला अभ्यास करण्याची खूप आवड आहे. हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा आणि नाणी जमवली आहेत. आपल्यासारखाच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना आपल्या देशासह विविध देशांच्या चलनाचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या

नोटा आणि नाणी जमविण्यास सुरुवात केली. याबरोबरच त्याने इसवीसन पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राज्यकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.

जमा केलेल्या या नोटा, नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावीत आणि अभ्यासाचा यावीत

यासाठी त्याने संग्रहालय सुरू केले आहे. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी एवढेच नव्हे तर ज्याच्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्ष राज्य केले, त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दीतील चळणी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातील नाणी देखील ओंकारच्या संग्रहात आवर्जून पाहायला मिळतात.भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत सद्दा करणाऱ्या सर्व गव्हर्नरच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या नोटा या व्यतिरिक्त जुन्या आणि नावाचे अशा वेगवेगळ्या नोटांची बंडल्स पाच रुपयांपासून ते दोन हजारपर्यंत या सर्व नोटा या संग्रहालयात आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व नाणी आणि नोटांचा लिखित इतिहास त्याने या संग्रहालयात उमलवून ठेवला आहे. भविष्यात कोकणाची संस्कृती आणि कलेचं दर्शन घडविणार एक माध्यम स्वरूपाचं कला दालन उभारण्याचा ओंकाराचा मानस आहे. या छंदिष्ट ओंकारचा हे स्वप्न त्याच्या चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर नक्कीच प्रत्यक्षात उतरणार यात शंकाच नाही.

डिझाइन

घटकांचे एक अद्वितीय संयोजन काळजीपूर्वक तयार केले आहे, ज्यामध्ये

अद्वितीय नीलमणी आणि आलिशान खोल साटून निळा बाह्य रंग समाविष्ट आहे. भव्य निळा बाह्य भाग सिल्वर क्रोमचा बेस्पोक फिनिश पॅक आणि कोरिथियन ब्रॉन्झच्या उबदार टोनेने पूरक आहे.

रंगाचा प्रभाव छतावरील आणि मिरर कॉम्पसपर्यंत वाढवला आहे आणि कारमध्ये २३ इंच विस्मृत १०७७ डायमंड टर्न केलेले व्हील्स आहेत ज्यात ग्लॉस डार्क ग्रे कॉन्ट्रास्ट आणि ब्लॅक कॉलपर आहेत. रेंज रोव्हर एसव्ही मसारा एडिशनचा इंटीरियर एसव्ही बेस्पोक लव्झरी आणि कारागिरीचे प्रतीक आहे. ते आलिशान लिंबर्टी ब्लू लेदरला फिकट पॅलिनो लेदरसह एकत्रित करून बेस्पोक स्प्लिट तयार करते.

■ ■ ■



सरकारी तिजोरीवर भार ठरणारी लाडकी बहीण योजना बंद करावी का ?

■ विद्या माळवदे, गृहिणी

शिवसेना भाजप युती सरकारने महाराष्ट्रातील तमाम गरीब महिलांसाठी एक वर्षांपूर्वी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ती अत्यंत स्तुत्य आहे. ज्या महिलांना परिस्थिती अभावी स्वतःच्या गरजांसाठी पैसे मिळत नाहीत अशा महिलांना ही योजना म्हणजे आधार आहे. फक्त या योजनेची ज्या घाईगडबडीत परिपूर्ता करण्यात आली ती बंद करून योग्य निकषात बसणाऱ्या महिलांनाच हि मदत मिळावी असे वाटत.

■ करण जोशी, समाजसेवक

युती सरकारने लाडकी बहीण सारखी योजना सुरू करून अक्षरशः गोरगरीबांच्या कट्याचा कर रुपी पैशांची उधळपट्टी सुरू केली आहे. अगोदरच अनेक योजना आणि विकासाच्या कामामुळे महाराष्ट्रावर अब्जावधीचे कर्ज आहे आणि केवळ महिलांच्या मतांसाठी सरकारने ही योजना सुरू केली.

मात्र आता या योजेसाठी दलित विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी बांधव यांच्यासाठीचा निधी वळवावा लागतो आहे हा

: संकलन व संयोजन : सुबोध रणाशेवरे, ९८३३१४६३५६

subodh.ranshevre @rediffmail.com

मसारा हे नाव संस्कृतमध्ये उगम पावले आहे,

जे भारतीय संस्कृतीशी त्याचे खरे नाते प्रतिबिंबित करते.

रेंज रोव्हरच्या एसव्ही

बेस्पोक पर्सनलायझेशन टीमने

त्यांच्यावर अन्याय आहे.

सरकारी तिजोरी खाली करणारी ही योजना म्हणूनच बंद करावी.

■ ■ ■

अंतरिम जामीन घेतलेले डॉ. पटवे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ?

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ३ :

राज्यभर गाजत असलेल्या नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा नवीन अधिकारी नागपूर विभागाचा प्रभाव स्वीकारण्यात तयार नसताना पुरवणी परीक्षेच्या तोंडावर अमरावतीचे शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांच्याकडे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाची धुरा सोपविली आहे. विशेष म्हणजे शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर पटवे यांनी अटकेच्या भीतीने अंतरिम जामीन घेतला असताना त्यांच्याकडे अध्यक्ष पद सोपावण्यात आले आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक झाल्यानंतर हे पद खाली होते. विशेष म्हणजे राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा काही दिवसावर आहेत. अशा वेळी अध्यक्ष पद रिक असल्याने समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे कुणीही अधिकारी नागपूर विभागात येण्यात तयार नव्हते. अश्यात डॉ. पटवे यांनी अध्यक्ष पदाची धुरा हातात घेतली आहे. विशेष म्हणजे वंजारी यांच्या अटकेनंतर बोडाची विस्कटलेली घडी बसवणे हे पटवे यांच्या समोर आव्हान राहणार आहे.

अटकेत असलेले, चिंतामण वंजारी हे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी २०२४ मध्ये वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. ५८० बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आली आणि अपात्र शिक्षकांना पगार मंजूर करण्यात आल्याचा आरोप होता. या घोटाळ्यात, बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना पगार मंजूर केल्याचा आरोप आहे. चिंतामण वंजारी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना हा घोटाळा केल्याचे तपासात उघड झाले.

टिप्परने घेतला तरुणाचा बळी



■ महासागर प्रतिनिधी

भंडारा, दि. ३ :

जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ जवळ मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मित्राचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. शुभम चंद्रशेखर हटवार असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वेदांत राजू करंजेकर असे आहे. दोघेही घडलेल्या घटनेने ग्रामस्थ अधिकच संतापले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातत्याने अपघात घडत असून मुरुमच्या अवैध वाहतुकीला केवळ महसूल विभाग दोषी असल्याचे म्हटले.

शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा गेले होते. परीक्षा आठोपून दुचाकीने अड्याळ परत येत होते. दरम्यान अड्याळहून ४ किमी अंतरावरील सोमनाळ-विरली खंदार मार्गावर घडली.

शुभम आणि वेदांत हे दोघेही लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे परीक्षेचा पेपर द्यायला गेले होते. परीक्षा आठोपून दुचाकीने अड्याळ परत येत होते. दरम्यान अड्याळहून ४ किमी अंतरावरील सोमनाळ-विरली खंदार मार्गावर मुरुमाची अवैध वाहतूक करणारा टिप्पर येत होता. या

सहकाऱ्याचे पाय निकामी

टिप्परने शुभमच्या दुचाकीला

समोरासमोर घडक दिली. या घटनेत दुचाकीसह शुभम व वेदांत टिप्परमध्ये सापडले. यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर वेदांतचे दोन्ही पाय निकामी झाले.

विरली खंदार परिसरातून मोठ्या प्रमाणात अड्याळ मार्गावर मुरुमची अवैध वाहतूक होत असते. यापुढीही तीन अपघात घडले असून यात तिघांचा मृत्यू झाला. आज घडलेल्या घटनेने ग्रामस्थ अधिकच संतापले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातत्याने अपघात घडत असून मुरुमच्या अवैध वाहतुकीला केवळ महसूल विभाग दोषी असल्याचे म्हटले.

शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हटवार कुटुंबीयांवर दुःखाचा डांगर कोसळला आहे. अपघात झाल्यानंतर टिप्पर चालक तिथून पसार झाला. टिप्पर ही रस्त्याच्या खाली उतरला.

रस्त्यावरची झाडे तोडणाऱ्याला केले दंगलीचा आरोपी

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ३ :

नागपूर शहरात १७ मार्चच्या रात्री हिंसाचार झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला, ज्यामुळे दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले झाले. या हिंसाचारात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. नागपूर पोलिसांनी याप्रकरणात दोनशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले.

या प्रकरणात फहीम खान, मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष हा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आला. त्याच्यासह हमीद ईज्जिनअर आणि युट्युबर मोहम्मद शेहजाद खान यांना अटक करण्यात आली. या हिंसाचारात इरफान अन्सारी या व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्यामुळे हा हिंसाचार अधिक गंभीर ठरला.

या प्रकरणात १०५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात दहा अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. मात्र हिंसाचारातील एका

नागपूर पोलिसांची करामत

आरोपीला पोलिसांनी चक्क रस्त्यावर वृक्षतोड करताना अटक केली आणि त्याच्यावर हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.

खोटा गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर शहरात कफर्पू लागू करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

या प्रकरणात नागपूरमध्ये सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रस्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनीही तातडीने अनेकांना अटक करण्याचे काम सुरू केले. हसनबाग रहिवासी आणि दुसं अँड ट्रॅन्क्लेसचा व्यवसाय करणारे सद्दाम हुसेन अब्दुल लतीफ अन्सारी यांच्यावरही हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी या प्रकरणात

जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान, सद्दामच्या वकिलांनी सांगितले, त्याने सदर गुन्ह्यात भाग घेतला नव्हता आणि हे त्याच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. तो घटनास्थळी उपस्थित नव्हता किंवा तो कोणत्याही हिंसाचार, जाळपोळ आणि बेकायदेशीर क्रियातीही सहभागी नव्हता. जातीय तणाव आणि राजकीय हेतूमुळे तथ्यांची योग्य पडताळणी न करता अर्जदाराला सदर गुन्ह्यात खोटे गोवण्यात आले आहे.

सुनावणीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. पवार यांनी त्यांना काही अटीसह जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आदेशात नमुद केले की, अर्जदाराने सदर गुन्ह्यात कोणत्याही थेट कृत्यात भाग घेतलेला नाही. ज्यामुळे हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. ते फक्त त्यावेळी रस्त्यावरील दुर्भाजकावर लावलेली वृक्ष तोडत होते. या निकालानंतर पोलिसांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.